

REGD OFFICE: `CyberTech House' Plot No. B-63/64/65, Road # 21/34, J.B Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane 400604

• Tel: +91 224283-9200 • Fax: +91-22-4283-9236 • GSTIN 27AAACC1905B1ZE

• CIN L72100MH1995PLC084788 • Email: cssl.investors@cybertech.com • Website: https://cybertech.com

Date: October 28, 2024

To

BSE Limited

Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Code: 532173

To

National Stock Exchange of India Ltd.

Listing Department
Plot No. C1, Exchange Plaza

G Block, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: CYBERTECH

Sub: Newspaper advertisement regarding Notice of Postal Ballot.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper publication published in "Financial Express" - English Daily all editions and "Mumbai Lakshadeep" - a regional (Marathi) Daily on Monday, October 28, 2024, titled "Notice of Postal Ballot to Members"

The above information is also available on the website of the Company https://investors.cybertech.com/

For CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

Sarita Leelaramani Company Secretary and Compliance Officer Membership No.: A35587

Encl.: a/a

DEDICATED POLICY ALREADY ACTIVE IN KARNATAKA

Now, Maha plans a GCC policy

MAHARASHTRA IS IN active conversation with industry stakeholders to formulate a dedicated global capability centre (GCC) policy to stay competitive in the race to attract investments from the fast-

investments from the fast-growing sector.

This comes close in the heels of Karnataka, which unveiled the country's first dedicated state GCC policy with the intention to attract as many as 500 new centres, and create 350,000 jobs by 2029.

Sources said that senior officials have met and discussed the issues and expectations of GCCs already present or looking to set up centres in the state, along with other

STATE SUPPORT

States like Andhra Pradesh, Tamil Nadu Karnataka and Uttar Pradesh have some incentives in place to attract GCCs

Currently, India has close to 1,600 unique GCCs with as many as 2,600 centres and an employed workforce of

industry stakeholders like staffing firms. "We were asked to give sug-gestions for a policy to attract GCCs to the state, and discussed

presence in multiple state including Maharashtra. States like Andhra Pradesh, Tamil Nadu, Karnataka, and Uttar Pradesh have some incentives in place to attract ■ Stakeholders suggested initiatives like establishmen

GCCs.
The other states, including Maharashtra have an active IT/ITS policy, which so far covered GCCs, but now Maharashtra Intends to have a separate policy for the emerging sector. Currently, India has close to 1600 unique GCCs with as many as 2,600 centres and an employed workforce of 1.7 million. According to data compiled by staffing firm Quess Corp, 39% of India's GCCs are hosted in Bengaluru, account-basted in Bengaluru, accountspecial economic zones, tax incentives, etc corp, 59% of India's GCCs are hosted in Bengaluru, account-ing for 46% of the total work-force. Pune and Mumbai each host between 12%-14% of the with the representatives (from the state). We also told them our experience in other states," said the country head of a GCC with

country's GCCs.

"Maharashtra has the advantage of data connectivity, good quality power, and a high density of data centres, which makes it an ideal GCC destination. However, Pune and Mumbal are ranked third in terms of

balar anked third in terms of GCC presence in the country, behind cities like Bengaluru and the NCI area, "a person in the know observed.

This has spured the state towards the formulation of a dedicated policy to attract GCCs. The headroom for GCC growth in the country is significant, industry executives said, ast its estimated that every 3rd GCC in the country, is cooking at a multi-city strategy.

Maharashtra government officials could not be reached till press time for comments.

After rejig, growth key area for Zoomcar: CEO

AYANTI BERA Bengaluru, October 27

FOLLOWING MONTHS OF restructuring amid a severecash crunch and a near-erosion of its stock price, Bengaluru-head-quartered Zoomcar will now

quartered Zoomcar will now focus on growing the number of bookings on its platform and onboarding more hosts to bring back revenue growth.

In an interaction with FE, the self-driving car rental company's CEO Hiroshi Nishiima. who was

even with shorter-duration trips with discounts, the company can still make money if the number of bookings keep increasing. He added that the supply of cars on the platform are still not enough to meet the demand, so

acquiring and retaining hosts, who list their cars on the Zoomcarapp, is a fundamental focus

rapp, isafundamentalfocus area. Zoomcar charges 40% on the booking fee, along with value-added and platform fees, while the rest goes to the host.

In the past few months following its Nasdaq debut in late December, the company

has focused on optimising its pricing structure based on supply and seasonality, revamping the system of customer ratings & reviews, and reducing marketing and other operational expenses to minimise losses. In the June

to minimise losses. In the Jure quarter, the company was able to bring down its net loss to \$2.5 million from \$2.8 million apear ago, while revenue from services fell. 19% to \$2.2 million. Besides a fresh investment of \$3 million in June, which will keep the company afloat till end of Nowember, Coomear has also recently restructured its debt of nearly \$31 million, out of the total outstanding debt of \$39.5 million. As of June end, the company had about \$1.5 million in cash and cash equivalent, down cash and cash equivalent, down from \$4 million a year ago.

FROM THE FRONT PAGE

Nariman Point gets a new lease of life

If the space being occupied doesn't look big compared to the volumes in other business hubs, it's because the supply in Nariman Point is limited. in Nariman Point is limited. Gulam Zia, executive director, Knight Frank, pointed out that while many companies are looking for space, there are not too many good buildings. Experts say very little fresh supply has come into the market in the past couple of years. Among the big deals that have taken place recently, the Consulate General of the Republic of Poland took over 3,000 square feet of office

3,000 square feet of office space in Nirmal Building. Ear-lier this year, German Con-sulate picked up 7,442 sqft in

Hoechst House.The consulate of China has also opened office in the area. Top-rung consultancy firms such as The Boston

Consulting Group and invest-ment banking firm Jefferies are now working out of Nari-man Point, while CJS Special-

man Point, while CIS Special-ity Chemicals and Hind Off-shore are in the neighbouring Fort area.

Nariman Point, Fort, Bal-lard Estate and others, the original central business dis-trict (CBD) in the seventies, eighties and nineties, lost out to BKC. One by one, top banks and companies shifted to the

Reliance Industries remains as do law firms such AZB & Partners. "The Tatas never moved out of the locality while the family office of Lak-shmi Niwas Mittal is also here," Zia said. Gautam Saraf, MD, Mum-bai at Cusbung & Wakefield

Gautam Saraf, MD, Mumbai at Cushman & Wakefield, said new-age companies and multinationals are stringent on compliance and only a few buildings in Nariman Point have required facilities. Mumbai Metro Rail Corporation's plan to auction a 4.2-acre plot in Nariman Point is expected to boost the comexpected to boost the con and companies shifted to the less-congested and well-planned BKC.

Zia pointed out that Zia pointed on the area, he said. The plot has a development potential of 1.6 million sq ft. mercial property market in the area, he said. The plot has

Swiggy cuts IPO valuation again

On their debut last week after retaillinestors gave a lukewarm reception amid concerns about a lofty valuation. Swiggy, backed by SoftBank and Prosus, was concerned to avoid a tepid response to tisreal-trively large IPO, coming amid global uncertainty from the November 5 US presidential election, and decided to cut the valuation in consultation with investors, said one source, with direct knowledge of the company's plans. Swiggy does not want a "bad IPO", this person want a "bad IPO", this person



said.Its last funding round, led by Invesco, valued it at \$10.7 billion

in 2022.
Despite recent jitters, India's
IPO market has been buoyant,
with around 270 companies
raising \$12.57 billion so far this
year, well above the \$7.4 billion
raised in all of 2023.—REUTERS

India Inc margins hit

Asharp escalation in prices of leaf tobacco hurt ITC's profitability which was partly offset by calibrated pricing action and an improved product mix.

TVS Motor incurred higher-than-expected other expenses and staff costs which were partly responsible for the lower-than-expected operating profit growth of 20% yo-y.

At ACC, an increase in the raw materials bill — as a share of sales.

AfACC, an increase in the raw materials bill—as a share of sales — hurt profitability. Its operating margins contracted by 300 bps y-o-y, driving down the Ebitda (earnings before interest, tax, interest depreciation and amortisation) by 22%.

TITAGARH RAIL SYSTEMS LIMITED
(formerly Titagarh Wagons Limited)
Registened (Girc Podrict Port, Inth Floor 113 Park Street Kolkata 700016
Corporate Office: Titagarh Towers 756 Anandapur, E.M Byyass Kolkata 700107, CIN: L27320WB1997PLC084819
Tel: 033.4410 9800, Fac: 033.4410 90328. E-mails corpogitistagath in, Weshels, www.titagarh.in

| | | | STAND | ALONE | | | | | CONSO | LIDATED | | (Rs. In lakhs |
|---|-------------|--------------|-------------|-------------|-------------|------------|-------------|---------------|-------------|-------------|-----------------|---------------|
| Particulars | | Quarter Ende | d | Half Yes | r Ended | Year Ended | | Quarter Ended | | | Half Year Ended | |
| Particulars | 30.09.2024 | 30.06.2024 | 30.09.2023 | 30.09.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2024 | 30.06.2024 | 30.09.2023 | 30.09.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 |
| | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) |
| 1 Total Income from operations | 1,056.95 | 903.05 | 935.45 | 1,960.00 | 1,846.21 | 3,853.30 | 1,056.95 | 903.05 | 935.45 | 1,960.00 | 1,846.21 | 3,853.30 |
| 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items) | 115.01 | 94,46 | 94.88 | 209.47 | 184.93 | 397.05 | 115.01 | 94.46 | 94.88 | 209.47 | 179.14 | 391.19 |
| 3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items) | 115.01 | 94.46 | 94.88 | 209.47 | 184.93 | 397.05 | 115.01 | 94,46 | 94.88 | 209.47 | 179.14 | 391.19 |
| 4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items) | 85.12 | 71.31 | 70.89 | 156.43 | 138.46 | 296.91 | 80.69 | 67.01 | 70.59 | 147.70 | 132.37 | 286.15 |
| 5 Net Profit/(Loss) for the period from discontinued operations | - | 17 | 85 | 100 | 5 | | -0.28 | 0.05 | 0.19 | -0.23 | 0.19 | -2.29 |
| 6 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 84.04 | 71.29 | 70.45 | 155.33 | 139.05 | 296.97 | 79.92 | 66.92 | 70.04 | 146.84 | 132.92 | 286.47 |
| 7 Paid-up Equity Share Capital | 26.93 | 26.93 | 25.43 | 26.93 | 25.43 | 26.93 | 25.43 | 26.93 | 25.43 | 26.93 | 25.43 | 26.93 |
| 8 Other Equity | - | 15 | | 3.7 | | 2,201.27 | - | | - | | 1.000.00 | 2,191.40 |
| 9 Earnings Per Share (EPS) (Face value of Rs.2 each) (for continuing and discontinued operations) | | | | | | | | | | | | |
| Basic (*not annualised) | 6.32 | 5.30 | 5.60 | 11.62 | 11.25 | 23.30 | 5.99 | 4.98 | 5.58 | 10.96 | 10.76 | 22.46 |
| Diluted (*not annualised) | 6.32 | 5,30 | 5.60 | 11.62 | 11.25 | 23.30 | 5.99 | 4.98 | 5.58 | 10.96 | 10.76 | 22.46 |

Place : Kolkata Date : 26th October, 2024

- grating segments based on the Company's products has been identified as "Freight Rail Systems" (which includes shipbuilding, bridges and defence) and "Passenger Rail Systems The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2024 filed with the Slock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended on 30th September, 2024 are available on stoce accurages wereberg known nations where where were half the company's websited (www.htagath.ni).
- 3 The above financial results for the quarter and half meetings held on October 26, 2024

CONSOLIDATED



ICICI Bank Limited

CIN-L65190G31994PLC021012

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakil Circle, Old Padra Road, Vadodara - 390 007, Gujarat, Phone: 0265-6722239

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai - 400 051, Maharashtra, Phone: 022-4008 8900

Website: www.icicibank.com, Email: companysecretary@icicibank.com

Website: www.icicibank.com, Email: companysecretary@icicibank.com

FINANCIAL RESULTS

(₹ in crore

| | | Three mo | nthsended | Sixmont | sended | Year ended | Three mor | nths ended | Sixmonth | ns ended | Year ended |
|------------|---|------------------------------------|------------------------------------|-----------------------------------|-----------------------------------|------------------------------|-----------------------------------|-----------------------------------|------------------------------------|------------------------------------|-------------------------------|
| Sr. no. | Particulars | September 30, 2024 (Q2-2025) | September 30, 2023 (Q2-2024) | September 30,2024 (H1-2025) | September 30,2023 (H1-2024) | March 31,2024 (FY2024) | September 30,2024 (Q2-2025) | September 30,2023 (Q2-2024) | September 30, 2024 (H1-2025) | September 30, 2023 (H1-2024) | March 31, 2024 (FY2024) |
| | | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) |
| 1. | Total income from operations (net) | 47,714.04 | 40,697.07 | 93,711.74 | 79,459.93 | 165,848.71 | 72,942.55 | 57,292.26 | 140,212.61 | 109,376.26 | 236,037.72 |
| 2. | Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 15,490.09 | 13,646.64 | 30,182.75 | 26,493.32 | 54,487.83 | 18,496.46 | 14,824.23 | 35,257.85 | 29,138.86 | 60,434.36 |
| 3. | Exceptional items | , at | | - 2 | - | | 94 | | | н | - |
| 4. | Add: Share of profit in associates | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | 45.19 | 335.45 | 102.06 | 586.49 | 1,073.77 |
| 5. | Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 15,490.09 | 13,646.64 | 30,182.75 | 26,493.32 | 54,487.83 | 18,541.65 | 15,159.68 | 35,359.91 | 29,725.35 | 61,508.13 |
| 6. | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 11,745.88 | 10,261,00 | 22,804.99 | 19,909.20 | 40,888.27 | 12,947.77 | 10,896.13 | 24,643.61 | 21,532.25 | 44,256.37 |
| 7.0 | Total comprehensive income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)) (refer note no. 3) | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. | N.A. |
| 8. | Paid-up equity share capital (face value ₹ 2 each) | 1,409.45 | 1,400.83 | 1,409.45 | 1,400.83 | 1,404.68 | 1,409.45 | 1,400.83 | 1,409.45 | 1,400.83 | 1,404.68 |
| 9. | Reserves excluding revaluation reserves | | | | | 232,505.97 | | | | | 250,222.56 |
| 10. | Earnings per share (EPS): | | | | | | | | | | |
| | Basic EPS before and after extraordinary items, net of tax expense (not annualised) (in ₹) | 16,68 | 14.66 | 32.42 | 28.46 | 58.38 | 18.39 | 15.57 | 35.03 | 30.79 | 63.19 |
| | Diluted EPS before and after extraordinary items, net of tax expense (not annualised) (in ₹) | 16.40 | 14.40 | 31.86 | 27.96 | 57.33 | 18.05 | 15.27 | 34.36 | 30.19 | 61.96 |

- tember 30, 2024, the Bank holds contingency provision of 🕅 3,100.00 crore (March 31, 2024 and September 30, 2023: 📆 3,100.00 crore)
- During Q2-2025, the Bank has allotted 10,013,046 equity shares of ₹2 each pursuant to exercise of employee stock opt
- The Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to banks in India.
- ICICI Lombard General Insurance Company Limited ceased to be an associate and became a subsidiary of the Bank effective from February 29, 2024. I-Process Services (India) Private Limited ceased to be an associate and became a subsidiary of the Bank effective from March 20, Subsequently. I-Process Services (India) Private Limited seases of to be an assistant and became a subsidiary for the Bank effective from March 20, Subsequently. I-Process Services (India) Private Limited became wholly-owned subsidiary of the Bank effective from March 20, 2014. mparable with the prev ous period/year

compariance with the previous person/year.

Etc: The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure juriements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the k8 website (www.dicibank.com).

For and on behalf of the Board of Direct

Ajay Kumar Gupta Executive Director DIN-07580795

New Adya.ai platform to simplify AI adoption

PADMINI DHRUVARAJ Bengaluru, October 27

TECHNOLOGY STARTUP TECHNOLOGY STATUP
ADVIA All has introduced its new platform VANI [designed to sim-plify enterprise adoption of arti-ficial intelligence (All by enabling companies to create and deploy custom Al agents and co-pliots in just a few hours.
A key part of VANIJ is Adya Deep Intelligence (ADI), finclias first retail-focused large lan-guage Model (ILLM), which sig-nificantly cuts down Al deploy-

first retail-focused large language Model (LIM), with is significantly cuts down At deployment costs up to 90% and reduces deployment costs up to 90% and reduces deployment time from 18 months to just 24 hours, Shayak Mazumder, co-founder and CEO of Adya attol E/E.

The platform also addresses several critical challenges that many businesses encounter when implementing Al, including a lack of enterprise-ready. Alt tools, high costs for creating specialised Al agents and difficulties in securing the necessary hardware.

Mazumder said most existing Al solutions cater to individuals or developers but fall short of meeting large-scale enterprise needs. "Today toof the Al solutions that have been built are for individuals to adopt AL. There are also some solutions which are very useful for developers to adopt. Some of these can be even meet for wall business." adopt. Some of these can be repurposed by small businesses for some use cases, but none of these are readily available for enterprises to adopt."



NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

20 and Rule 22 of the Companies (Management and Administration "Rules") and other applicable provisions of the Act and the Rul standard on General Meetings ("SS-2") issued by the Institut

obling process only.

Description of Resolutions

Appointment of Mr. Justin Bilaruche (DIN: 02628682), as an independent Director of the Company, (Special Resolution)

Payment of Bous to Mr. Steven Jessel (DIN: 0364333), Non-Executive Director of the Company (Ordinary Resolution)

Director of the Company (Ordinary Resolution)

plastory statement (*Velice") only through electronic mode (i.e. emails) in members whose emiland address were registered with depository participants or Company or its Registrers and Transfer Agents, as on cur off date i.e. orchaer 25.00 American and the control of the Company of the Compa

Date of end of voting: Wednesday, Nevember 27, 2024 at 9.0 date of end of voting: Wednesday, Nevember 27, 2024 at 5.00 p.m. In 10 p.m. 10















परिशिष्ट-४ (नियम ८(१))

DCB BANK

| दिनांक: २८.१०.२०२४ दिकाण: डोंबिवली | सही/- प्राधिकृत अधिकारी डीसीबी बँक लिमिटेड |
|---------------------------------------|---|
| स्थावर मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट झ.१०३, १ला मजला, ए-विंग, क्रूग्णा व्हिला, व्यंचनगाव, शांखेश्वर रोड, द्वानुर्सी, डॉबिवली (पूर्व) तालुका-चल्याण, जिल्हा ट्याणे – ४२१३०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभृत मालमत्ता). |
| एकूण थकवाकीची रक्स | दि.१८.१०.२०२२ रोजी देय रकस्म रू.३७,४७,९३२/- (रूपये सदतीस लाख सत्तेचाळीस हजार नऊझो बत्तीस फ्लत) तसेच देय/ वसूली होईपर्यंत त्यावरील व्याजासह. |
| कर्ज खाते क्र. | दीआरएचएलकेएए००५४०७०२ |
| सह-कर्जदाराचे नाव | २. श्रीमती छाऱ्या मिश्रा |
| कर्जदार आणि | १, श्री. निलेश अरविंद मिश्रा |
| मागणी सूचना दिनांक. | १८.१०.२०२० |
| (१) | वास्तविक ताबा दिनाक - २६ ऑक्टोबर २०२४ |
| | |

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाटी इंग्रजी भावेतील प्रसिध्य केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल. सायबरदेक सिस्टीम्स आणि सॉफ्टवेअर लिमिटेड

(क्रीआपार्यः प्रकारि ० ज्यापार्यः १९६०विष्यः १८६०विष्यः १८६०विषयः १८६०विष्यः १८६०विष्यः

गीपेनियमांसह), सायवादेक सिस्ट्यन औंद्र सॉफ्टवेअर लिमिटेड (कंगनी) च्या सट न रिमोट ई-मतदान प्रक्रिवेडारे खालील विशेष द्वायासादी मागणी केली जात आहे: बाब क्र... विशेष द्वरावाचे वर्णन

| ۹. | कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. जस्टिन भश्चा (श्रीआवर्ष्म: ०२६२८६८२) वांची नियुक्ती. |
|----|---|
| | (विमोच सराव) |
| ₹. | श्री. स्टीव्हन जेस्के. (द्वीआयएन: ०१९६४३३३) कंपनीने गैर-कार्यकारी संनातक यांना योजसने |
| | देव. (सामान्य टराव) |

वे**द. (सामान्य ठराव)** वावका, निया, प्रामाणि परिवारी आणि तीने पूर्वा नियमचेत्र पात्रम बहल, गोष्ट्रमा, २० ऑक्ट्रोबर, २०२८ गोर्सी, कंटनी- सप्टेक्ट्रमात्रमक्त प्रिथमासङ्ग रात्रम सम्हरायाने पूरमा, (स्वरूप) एक एलेक्ट्रीटिन प्राप्तीकी (स्वरूपे देख) बहुदारी ओहे, ज्या त्वस्थायां स्थित एक विशासिक्ट साध्यामी आणि/विद्या यहांनी किला सांची नियमेश्च आणि इस्तारम्य अस्ति प्राप्तीकी पंचायाहरे, स्ट-आणि, साध्येमुमा स्वरूपने सुद्धारत, २५ ऑक्ट्रोवर प्रस्त केत्री स्वरूपने

आणि प्रशासन) निवस, २०१४ च्या निवस २२ अंतर्गत आवश्यक असलेल्या ई-स

SKY GOLD LIMITED

CM: L39911MH2008PLC181989
Regd. Office: Pjot No. D-2222; TTD (dustrial Area, MjDc Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, 10da, 400706
Phone No.: 022-66919399 E-mail: skyooldtdmumbai@gmail.com

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY NOTICE 1937 THE ATTENTION OF MEMBERS 07 THE COMPANY Members of the Company are hereby information that postal allast Notice, sealing the approval to the resolutions set out in the said Notice has been seril electronically, pursue to the circulars issued by the Mirrishy of Company Alfairs, to the remoters whose a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) mail and the Company Lepository Participant (1794) a mail address is registered with the Company Lepository Participant (1794) a mail address is registered with the Company Lepository Participant (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant(s) (1794) a mail address is registered with the Company/Lepository Participant (1794) a mail address is registered with

Company has completed the electronic dispatch of the Postal Ballot Notice on Saturday, Control 29, 2024. The Postal Ballot Notice is available on the Company's weeks at a waw-alvoyadu.co.in and on the westakes of the Stock Evaluatings. 14., 85E Limited and National Stock. The Postal Ballot Notice is a waw-alvoyadu.co.in and in the NDL website at www.conting.cold.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download if from the above-mentioned websites. The documents reterred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to sepondificial members and the postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to sepondificial members and the second of the second seeking of the second service of the second service

Notice.

Only a person, whose name is recorded in the register of members/register of brendfold owners, as on the Cut-Off Date, maintained by the Depositories shall be entitled or particular time report of the time of the cut-Off Date, maintained by the Depositories shall be entitled to treat the Pootal Ballot Notice for information purpose only.

Almost registerized projecting read address, who have not registered updated their e-mail address with the Company, set of the Cut-Off Date Shallot Company of RTA by sending an ermal for mutaeptic subscillarious countries. On the Company of RTA by sending an ermal for mutaeptic only on the request to the Company of RTA by sending an ermal for mutaeptic contribution.

An only a nonly sensing all ministro Interpressing Interpressing Interpression (Interpression and Interpression Control of the Interpression Control of the Interpression (Interpression Interpression Interpression

For Sky Gold Limited Sd/-

Mangesh Chauhan Managing Director & CFO DIN: 02138048

PUBLIC NOTICE

NOTICE is bareby given to the public at large that, under instruction of my client MURTHY VENATISH NAGRAI son of lass SV. NAGRAI SIA(MAM, I hereby state that, the Original Agreement for sale executed on 9th day of May, 1970 between K. G. S. PILLAI and V. K. SASIKUMAR, for the property of all Na. O. 3). Jacquide p. Co-openairy learned supersystem of the property of a law No. 20, Jacquide p. Co-openairy learning Society, Lid. (West), Mambai-400866, has been lost/maplaced. Accordingly, my client MR. MURTHY VENATISH IN AGGAI, Jass lodged an online complaint of Gladcopar Police Station, on 25.10.2024 vide Loss (Report No. 12995-2024 for his No. 129

रोज वाचा

दै. 'मुंबई

लक्षदीप

KARTIKEY A. MISHRA (M.A. LL.B.) Advocate High Court 303, Jay Laxmi Complex, B-Wing, Gaondevi Road, Ghatkopar (West, Mumbai- 400008

पब्लीक नोटीस

बी. मयुकर शंकर विपळूणकर, राष्ट्रणार फलंट नंबर ३१, तिसरा मजला, कोहिनूर अपार्टमेंट, दत्तपाडा क्रॉस रोड नंबर २, बोरिवली पूर्व, मुंबई ५०००६६. ह्यांच्या नावे असलेले शेअर सर्टिफिक्टेट (Share Certificate

Serial No. 13) गहाक झाले आहे. तरी कोणास सापहत्यास कृपया संपर्क साघावा. श्री. मधुकर शंकर विपक्रूगकर

Mobile No. 95275 21083

जाहीर सूचना

आर्थनाचून ६५ १६वसात कळवाव. सही/-अंड. लवली आर. जादीन बी/जी-०१, श्री गवानन प्रसत्त कोहेसोलि., पोलस स्टेशन समोर, माईद (पश्चिम), जिल्हा ठाने-२०११०१. ठिकाण: मुंबई दिनोक: २८.१०.१०

जाहीर नोटीस

पीडिर्सिमाटिस में अस्पारी नार्यनि केगा ग्रोडम्बर अच्छाक, पायवळा परिचन तांबी सिमेट बाळ, दुसरा मजला, खांती कार्याक २०४४, मुंबई - ४०००९९, वेचे राज्याद्या. विच्या जम्माच रावला जारी करण्याचारी अंजी कार्याचारी आणि विच्या दंडिपकारी कार्योच्या, मुंबई व्याद, वरील बाय २०९९, २०५५ मोठी देखायान आणी आहे, जर कोणाकडे ही आहे त्यादर कार्याच्या साम्याचारी साम्बर्ध कार्याच्याचारी साम्बर्ध १९ दिवसात आत सांचावा.

साधावा. मनोरंजन युनिट विभाग, ३रा मजला, जु कस्टम हाउस, मुंबई – ४०० ००१. +91 9324355488 टिकाण: मंबर्ड ठिकाणः मुंबई दिनांकः २८.१०.२०२४

| IndiaShelter | टंटिगा (| शेल्टर फायन | त्रस्य क | re lluï. | न कि | | | | | | |
|---|---|--|--|--|--|--|--|--|--|--|--|
| | प्लॉट - १५, हवा र | गजला, सेक्ट४४, इव्स्टीटसूर | ावल एरिया, गुर | ल्याम, हरियाणा- | | कर्ज खाते क्रमाक/एपी क्रमांक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि नदारांची नाये | सं. १३(२) अतर्गत मानणी सूचनेची तारीख आणि स्वकम | स्थावर मालनता / प्रतिभृत संपदेवे वर्णन | ताव्याची तारीख आणि प्रकार | सखीव किंगत | मालमतेष्या निरीक्षणाची तारीख आणि येळ |
| सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फ्रोसंगेट) फायनान्त्रीयत अंसेटस अंग्ड ए | स्टब्स, २००२ (येथन परं | नमत्तेच्या चिटिनसार्ठ १ हुस्तर राज्यहरू पापून संबोधायात येई इत्तर अंबर, २००२ (येथून पुत्रे हुद्सार र | a) च्या कल ८(६) सहर | ाचित शिक्यरिटायक्षेत्रन अं | ण्ड रिकल्स्ट्रवशन ऑफ. मालनचेच्या विक्रीसाठी | श्री,/श्रीमती रेखा किवय मिरी आणि श्री/श्रीमती | ०६-०९- २०२४ आणि स | मॉझा जीवती, ता जीवती आणि जि. चंद्रपूर मझा ४४२९०८, वेंद्रपूर | १९-१०-२०२४ प्रत्यक्ष | रू.१२,२२,८३०/- (रुपये बारा जास | २८-११-२०२४ इस्ट्रेजमा करण्याची |
| मासमना शेल्टर फायनान्स कांपे | रिशन लिमिटेडकडे (येथन | सिलाव विक्री सूचना आणि जामिनवार विंवा त्याचे कव्यवेशीर वार पुढे प्रतिभूत धनको म्हणून संबोधण्यात येहे इवा मजस्मा, प्लॉट – १५, सेक्ट,–४४, | ईत) तारण / प्रभारामध | ये आहे. जीचा ताबा प्रतिग | का धनकोच्या प्राधिकत | विजय निरी कर्ज खाते क्रमांक/ एपी क्रमांक: | ८९०५८२/- (रुपये आद लाख नव्यद हजार पांचशे ब्याऐंशी मात्र) | ४४२९०८ येथे स्थित क्षेत्रकळ ८७९ चौ. जू., मालमचा ळ. ६२४, बॉर्ड ळ. १७ घारक अगिनीये सर्व अगीकृत भाग | एकूम थकबाठी रू. १०,४८,६२३/- (रुपये दहा जास | वाबीस हजार आदमे तीस मात्र) इसाच स्वचम | अंतिम तारीख २९-११-२०२४ |
| कर्जचर, सह कर्जचर आगि जारि काही आहे" आधासवर विक्री क कर्ज खाते क्रमांक /एपी | नेनदारावजुन प्रतिभूत धनव रण्यात येञ्चल | नेना देय रवनेच्या बसुतीसाठी खालील नमूह | तारखाना "जसे आहे ज | भे आहे", "जसे आहे जे | आहे" आगि "तेथे जे | एतएसीरमधीरातपुराधीरमस्स ०००००५०३९४७५ / एपी-१००८४६६६ | बोली वाद्धविवयाची प्रकास | चतुःसीमा := पूर्व = निवृत्ती राठोड याचे घर, पश्चिम = नवर पंचायत रस्ता, उत्तर = केंद्रे याच्या मातकीची जमीन, दक्षिण = | अञ्चेषाळीस हजार सहाशे तेवीस मात्र) दिनाक | रोव (इस्टे) स. १,२२,२८३/- (रुपये | लिलावाची तारीख आणि वेळ ३०–११–२०२४ |
| क्रमांक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि | से. १३(२) अंतर्गत माराणी स्वयनेची तारीख आणि स्वयस | स्थावर मालमता / प्रतिभूत संपदेवे वर्णन | ताव्याची तारीख आणि प्रकार | चन्द्रीय किंमत | मालमतेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ | राजे जार कारणाचे स्थान | रू. १०,०००/ (रुपये वडा इजार मात्र) | शेंडसके याचे घर व्यंपोरेशन लिमिटेड, १०२, श्री लक्ष्मी वेंबर | ३१-१०-२०२४ रोजी अनुसार, | एक लाख बावीस हजार दोनशे ज्याऐंशी मात्र) | V7VA9 |
| नदारांची नावे | | 1 \ 1 \ 2 | -2 -2 2-20 | | | | | न तिनिदेश, १०२, श्री लक्ष्मी चेंबर्स, सीडीसं | | | |
| श्री /श्रीमती दिपाली जनार्थन बराडे आणि श्री / श्रीमती | १३.१२.२०२३ आणि क.१०७०५८२/ | मीजा देवाडा खुर्द, तह, पॉपुरागा आणि जिल्हा चंद्रपर येथे स्थित, गलमत्ता क | ०२.०३.२०२४ प्रतीकात्मक | क, ११,७०,५४०/- (रुपये अकता लाख | 26-99-2028 | कर्ज खाते जनाक/एपी | | | | gr iong | |
| जनार्धन मुस्तीघर बुराहे कर्ज खाते क्रमांक / एमी क्रमांक : | (रुपये एक लाख सत्तर हजार पादशे ब्यारेशी मात्र) | १४० (घर क १७१ थी २३२४.०० वी फू. केन्स्रजाबी जमीनीचा भाग आणि त्यावरील बांबकामाचे सर्व अंगीकृत मान | एडूण थटबाकी रू १०,४८,६२३/ (रूपये दहा लाख | (रुपय अवस्य लाख सत्तर हजार पांचरी चाळीस मात्र) | इरदे जमा करण्याची अंतिम तारीख २९—११—२०२४ | क्रमाक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि नवाराची नावे | से. १३(२) अंतर्गत मागमी सूचनेची तारीख आणि रक्कम | स्थावर मालमता / प्रतिभूत संपदेचे वर्णन | ताव्याची तारीख आणि प्रकार | ससीय किंमत | मालमतेच्या निरीक्षमाची तारीख आणि देळ |
| एकरलरीएनसीएकरलओरमएस ००००००५०६०३६४ | | चतुःसीमाः – पूर्व – ग्रामपंचायत रस्ता, पश्चिम – श्री, | अहेचाळी हजार साहशे तेवीस मात्र) | इसार रक्कम तेब (इस्टे) क | लिलावाची तारीख | श्री./श्रीमती शुमानी नुषयंत | 40-00- | तामपंचायत उर्जा नगर, तह, आणि जि. चंद्रपरच्या हदीमध्ये गीजे - उर्जा नगर, टी. | ०४.१०.२०२४ प्रतीकात्मक | ₹,9८,२२,७०3/- | २८-११-२०२४ |
| एमी- १०१४१३२६ उठ्याप्तराहरू | बोली वाइविष्याची रक्कम | वसत कुंगलेतकर यांचे घर, उत्तर - श्री. | साहश तवास मात्र) दिनाक | 9,90,048/- | आणि वेळ ३०—११—२०२४ | येसेकर आणि श्री/श्रीमती मुम्मवत सुभाष येसेकर | २०२४ आणि क १९०९२२२/- (रुपये | एस इट ११, ता कि कट्टपूर देखे स्थित | एकम थकबाकी क | - (रुपये अत्तर लाख बावीस इजार सातशे | इस्ते जमा करण्याची अतिम तारीख |
| | ₹.90,000/- | विजय वासेकर याचे घर, दक्षिण – श्री रेखायाई बराडे याचे घर, | ३१-१०-२०२४ रोजी अनसार. | (रूपये एक साख सतरा इजार घोपन्न मात्र) | | कर्ज खाते क्रमाक/ एपी क्रमानः | एक्वेगीस लाख नक | मोजमापित ४०६,२५ ची. मीटर्स, लेआसस्ट प्लॉट, क. २४ आणि ३३, धारक जनीन | १९,९१,२०४/- (रुपये एकोणीस लाख | तीन मात्र) | 28-99-2028 |
| रस्ते जमा करमयाचे स्थवः :- | | वर्षेपोरेशन तिमिटेड, १०२, श्री लक्ष्मी चेंबर | | मोर चवपर महाराष्ट्र – ५ | POVER | व्याप्तरः एवरलबीएमसीरलएलओरमरस | हजार दोनशे बावीस मात्र) | उपरोक्त प्रकल्पामधील २५.३९ चौ. | (कार्यातकात स्थात (कार्यातकात स्थात | | लिलाबाची तारीख |
| | | कॉमॅरिशन लिमिटेकच्या नावे विमांख क्रानटङ्ग | | | | 000004066546/ | बोली वादविष्याची | मीट्स (समप्रमाणत) वैद्यक्तिक हिस्सा आणि स्वास्स्या सोबत निवासी अनाटेमेंट | दोनशे चार मात्र) | इसात स्थकः रोव (इस्ते) स | आणि येख |
| कर्ज खाते क्रमांक/एपी | से, १३(२) अतर्गत | | | | मालमतेच्या | एपी=१०२०८७७८ | रवकम | "रिध्दी अगर्दोट" म्हणून ज्ञात प्रकृत्य | दिनाक 34-40-2028 | 9,43,369/- | 30-99-2028 |
| क्रमांक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि नदासची नावे | मागमी सूचनेची तारीख आणि रक्कम | स्थावर नालमता / प्रतिभूत संपदेचे वर्णन | ताव्याची तारीख आणि प्रकार | राखीय किंगत | निरीक्षणाची तारीख आणि वेळ | | रू. ९०,०००/= (रुपये दहा हजार मात्र) | आणि बिल्डीन परमीट आणि कमिन्समेंट लेटर क. २२२४/२०११ दिनाकित ०१/१०/२०११ अन्यये, ग्रामपदायत | रोजी अनुसार | (रुपये एक लाख व्याऐशी हजार दोनशे एकाइवर मात्र) | |
| श्री /श्रीमती कारतवाई | १६०५२०२४ आणि रु | ग्रामपंचायत विचोली, स. क्र. | १७.०८.२०२४ प्रतीकात्मक | क.२६२९२००/= (रुपये सच्यीस लाख | २८-११-२०२४ | | | उर्ज नगर, तह, आणि जि. यवतमाळदारे मंजुर नवाशानुसार उपरोक्त सदर प्लॉट | | | |
| सहारे, श्री. सुनित सहारे, श्रीमती रेग सहारे, श्रीमती | 96,89,868.89/ | ५०/१-२, ५१/१, २, ३ आणि ७४/४. प्लॉट क. २६७/१ | एक्स धकनाकी क | एकांगतीस हजार | इस्ते जमा करण्याची | | | क्र. २४ आणि ३३ वर बांधलेल्या बिल्ट | | | |
| देवयानी सहारे आणि मयत | (रुपये अत्स लाख एक्याएणा इजार सदक्षे | आणि २६७/२, एकूण मोजमापित | 20,08,820/ | दोनशे मात्र) | अंतिम तारीख २९—११-२०२४ | | | अप वेजफळ ८९०,०९ चौ. फूट (७५,२६ | | | |
| श्री, अवण सहारे याचे कायदेशीर वारस | एक्याण्या इजार सहाश चौऱ्याएंशी आणि पॅसे | २३४.९९५५ ची. मीटर्स (२५२० ची. फुट), तहसील –सावनेर आणि जिल्हा | (रमये वीस लाख चीऱ्याहत्तर हजार | इसारा रक्कम | | | | ची, मीटर्स) आणि लुपर बिल्ट् अप क्षेत्ररख ९७२,११ (९०,३१२ ची, मीटर्स) | | | |
| कर्ज साते क्रमांक / एपी | एकेवाळीस मान) | - नगपर असलेल्या मौजा विद्योती | चान्याहचर हजार चारशे सत्तावीस | देव (इरदे) रू. २६२९२०/- (रुपये | लिलावाची तारीख आणि वेळ | | | असलेल्या चौथ्या मजल्यावर स्थित पर्लेट | | | |
| क्रमाक | बोली वासविण्याची | धारक जमिनीचे सर्व अगीकृत भाग | मात्र) दिनाक | दोन लाख बास्तर हजार | 30-19-2028 | | | क, एफ=४०५ चे सर्व अंगीकृत भाग | | | |
| एलए १ सीरलएलओएनएस | रक्कम | चतुःसीमा :- पूर्व - प्लॉट क्र. २६६, पश्चिम - रस्ता, ततर - प्लॉट क्र. | 39-90-2028 | नउसे वीस मात्र) | | | | चतुःसीमा :- पूर्व - लेआउस्ट प्लॉट क्र. २५ व ३४, पश्चिम - लेआउस्ट प्लॉट क्र. २३ | | | |
| ०००००५००८४८१ / एमी = १००१३४१० | रु. १०,०००/- (रुपये दह्य हजार मात्र) | २५८, दक्षिण – रस्ता. | रंजी अनुसर. | | | | | व ३२, उवर – ४.५ मी, लेआउट सता, दक्षिण – ९ मी. लेआउट रस्ता | | | |
| | | ला, सधना सहकारी हाससींग सोसायदीच्य | | | ₹. | | | कांगरिशन तिमिट्ड, १०२, श्री लक्ष्मी चेबर | | | |
| $\overline{}$ | २५०, १ला गजला, साह | ाना सहकारी हाउज़्तींग सोसायटीच्या वर, ति | रमा चाक्, नदनवन, नार | मूर – ४४०००५, | | ाललावाच स्थवः : इहिया र कर्ज खाते क्रमांक/एपी | | न लिमिट्रेड, ५०२, श्रो लक्ष्मी चेंबर्स, सीडीर | स्ता व्यक्त्या समार, च | पूर, महाराष्ट्र – ४४२४०१ | |
| सह-कलवार/जाम नदारांची नावे | से. १३(२) अतर्गत मागणी सूचनेची तारीख आणि स्वकम | स्थायर नालमता / प्रतिभूत संपदेधे वर्णन | ताब्याची तारीख आमि प्रकार | राखीय किंमत | मालमत्तेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ | क्रमाक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि नदाराची नावे | से १३(२) जतर्गत मागणी सूचनेवी तारीख आणि स्वकम | स्थावर मालमता / प्रतिभृत संपदेचे वर्णन | ताब्याची तारीख आणि प्रकार | राखीव किंमत | मातमतेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेज |
| श्री./श्रीमती रजनी रामेश्वर पारधी. श्री / श्रीमती कपिल | १०.०७.२०२४ आणि क. १९००२४५/ | प्लॉट क्र. १०४, मोजमापित ६०० ची एट, घर क्र. १७६४/ए/१०४, | ०४-१०-२०२४ प्रतीकात्मक | ¥.92,90,400/- | २८-११-२०२४ | श्री /श्रीमती सुजाता | २२.०७.२०२४ आणि | पांडे रिजन्मी, प्लॉट क, २/१/१०- | ०८.१०.२०२४ प्रतीकत्मक | #.22,89,300/ - | २८-११-२०२४ |
| रामेश्वर पारधी आणि श्री / | (रुपये अकरा लाख | या श्रृद्ध, घर क्र. १७६४/९/१०४, वॉर्ड क. २१. गीडा मादेवाडी, ख. क. | एकुण धकबाकी फ | (रुपये बारा लाख सत्याप्णय इजार | इस्ते जमा करण्याची अतिम तारीख | शशिकात पाचभाई आगि मयत श्री. शशिकात बाबराव | क. २३३८८६२/- (रुपये वेबीस लाख | ११-१२-३१-३२-३३, सर्व्हे वर् ४/२, गांव क्र. ३३७, मॉझा ऱ्यणी, तह. | एकूण थकराकी स | (रुपये वायीस लाख सरोबाळीस इजार | इस्ते जमा करण्याची अंतिम तारीख |
| श्रीमती अभिषेक रामेश्वर | दोनशे पचेचाळील | २०, पीएच क. ३४, गोसले लेजाकट. | 99,48,608/- | पाचरी मात्र) | 310H GKIG | पाचभाई याचे कायदेशीर | अदलीस हजार आदशे | वणी, जि. – येवतमाळ महा, ४४५३०४, | २४,9६,४९९/- | तीनशे मात्र) | 56-44-5058 |
| पारधी कर्ज खाते क्रमांक/ एमी | मात्र)पंच | भडारवाडी, त. आणि जि. नागपूरवे सर्व अमीकृत भाग | (रुपये अक्त लाख छप्पन हजार आतशे | इसारा रक्कम | | वारस | बारतस्मात्र) | यवतमाळ येथील पहिल्या मजल्यावरील फलेंट क. १०८ चे सर्व अमीकत भाग | (रुपये चोवीस लाख सोळा इजार चारशे | इसाच रक्कम | |
| क्रमाक: | बोली वाद्यवण्याची | वतुःसीमा :- पूर्व - प्लॉट क्र. १९१, | एक्वेगऐशी मात्र) | वेन (इसवे) क | लिलावाची तारीख आणि वेळ | कर्ज खाते क्माक / एपी क्रमांक : | | यलद के. १०८ च सब अगाकृत भाग. चतुःसीमा :- पूर्व - पसंद क. १०१ | नव्याण्यव मात्र) | देव (इस्दे) स. २.२४.७३०/- (रुपये | लिलावाची तारीख आणि बेळ |
| एलए४४वरीएलएलओरनएस | रक्षम स. १०,०००/- | पश्चिम – २० फू, संद रस्ता, उत्तर – | दिनांक 39-90-२०२४ | १२९७५०/- (रुपये एक लाख एकोमतीस | 30-19-2028 | एवरलस्मीएत्वरलक्षेप्नरस | बोली वाद्धविण्याची सरकम | आणि फलेंद्र के, १०२, पश्चिम –१ | হিনাক | दोन लाख चोवीस हजार | 30-99-2028 |
| ०००००५०६५८८८ / एमे-१०१५५४०१ | (रुपये दहा हजार मात्र) | प्लॉट क्र. १०३, दक्षिण — प्लॉट क्र. १०५. | ३१-१०-२०२४ चेजी अनुसार. | हजार सातशे पन्नास मात्र) | | ०००००५०॥२॥५० / एमी-१०१॥२५७३ | रू. ९०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) | मीटर लेआउन्द्र रस्ता, उत्तर – प्लॉट क्र. २/१/३०, वश्चिम – फ्लॅट क्र. १०७. | ३१-१०-२०२४ रोजी अनुसार | सातशे तीस मात्र) | |
| | | ता, राधना सहकारी हाउत्सींन सोसायटीच्य | | | ₹. | | | क्वॅपोरेशन लिमिटेड, १०२, श्री लक्ष्मी चॅबर | | | |
| तिलावाचे स्थळ := प्लॉट.क्र. | २१०, १सा मजला, साध | ना सडकारी झकलींग सोसायटीच्या वर, ि | | | | | | न लिमिटेड, १०२, श्री लक्ष्मी घॅबर्स, सीडीर | | मूर, महाराष्ट्र = ४४२४०९ | |
| विनाकः: २८.९०.२०२४, स्थ | ळ : महाराष्ट्र | विक्रीच्या सक्तितर अदी आणि शतीसादी | ो, कृपया प्रतिभृत धनव पेमेंटची प | ाल किंद्रा प्राधिकृत अधिकारी ग्रॅंपेरिशन लिमिटेड्रण्या नावे | तुषार हुरहे यांना मोबाईल बिमांब ब्राफटद्वारे कर | क. ८९५६५५९३००, ७३५०००२४५३ बीत | वर संपर्क करा | | (प्राधिकृत अधिकारी) ानान्स कॉपॉरेशन लि. | | |

| IndiaShelter Home Loans |] - | शेल्टर फायव | | | | कर्ज खाते क्रमांक / एपी क्रमांक आणि कर्जवार / सह-कर्जवार / जामि नदारांची नावे | से. १३(२) अंतर्गत मागनी सूचनेची तारीख आणि स्टब्स | स्थायर मालमत्ता / प्रतिभूत संपदेवे वर्णन | ताब्याची तारीख आणि प्रकार | राखीय किंमत | मालमतेच्या निरीक्षणायी तारीख आणि वेळ |
|--|---|--|---|---|---|--|--|---|--|---|---|
| नोंद. कार्यातय | :- प्लॉट - १५, हर | ॥ मजला, सेक्ट४४, इव्स्टीटा | पूशवल एरिया, र | मुख्याम, हरिया | H-633003 | | २४,०४,२०२४ आणि | मौजा वाडगाव रोड, ता आणि जि. | 08-04-5058 | | 12-11-2023 |
| | | | | | | श्री /श्रीमती सदीप | | माला वाक्याव राठ, ता. आग । त. व्यवतमाळ, स. क. ३३/१, प्लॉट क. २०। | प्रतीकात्मक, | ₹. 93,08,443/- | |
| | स्थावर मार | गमतेच्या विकीसाठी | विक्री सूर | ना | | सिदाम, श्री/श्रीमती मयत | स. २४८९६६/- | | | (रुपये तेश लाख नऊ. | इरते जमा करण्याची |
| | | | | | | औ. सर्वभान शिदाम याचे | (रुपये चोबीस लाख | (पूर्वेकडील बाबू), वॉर्ड क्र. ०६, घर क्र. | एकूम थकवारी रू | हजार पायशे नेपन मात्र) | अंतिम तारीख |
| | | रून पुढ़े ''स्टर रूल्स '' म्हणून संबोधण्यात ये | | | | कायदेशीर वारस आणि श्री. / | | ४४, मोजगापित क्षेत्रफळ १५०६.०० | 2,62,368/- | | 93-99-2028 |
| - ऑफ प्रयमान्त्रीयत ॲसेट | प्र ऑण्ड ए फोर्स मेंट ऑफ | सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (येथून पुर | दे ''सदर अंक्ट'' म्हणून | सबोधण्यात घेईल) अतर्ग | त स्थावर मालमवेच्या | श्रीमती प्रयत श्रीमती तार्र | सहासष्ट्र मात्र) | ची. फू. अर्थात १४०.०० ची. मी. चे सर्व | (रुपये दोन लाख | इसारा स्वकम देव (इस्टे) | |
| | | िकीसाठी लिलाव विकी सच | H. | | | सिदाम यांचे कायदेशीर वारस | | अगीकृत भाग | ब्याऐंशी हजार | ₹ 9,30,84€/- | लिलाबाची तारीख |
| सम्बद्धाः जनसेन्त्रः आणि विशेष्ठत | वाने कर्जनार । यह कर्जनार | आणि जामिनदार किंवा त्यांचे कायदेशीर वा | का किया परिक्रिशीना स | लारे जनमा लेकान गेले स | रे सामील साल स्थातर | कर्ज खाते क्रमांक / एमी | | घतुःसीमाः - | तीनशे चीऱ्याऐंशी | | आणि वेळ |
| | | हन पढे प्रतिभत धनको म्हणून संबोधण्यात ये | | | | | योली बाह्यवेण्याची | पूर्व = लेआउट्ट क्र. २६, पश्चिम = प्लॉट. | मात्र) दिनांक | (रुपये एक लाख तीस | 98-99-2028 |
| | | | | | | क्रमाक : | रक्कम | क्र. २७ चा उवेरित भाग, उत्तर – लेआऊट | 39-90-2028 | हजार नजशे एएपन | |
| | | व्य ६वा मजसा, प्लॉट – १५, सेक्ट.–४४ | | | | एवएल१९००००१४०९/ | W 40,000 - | प्लॉट क्र. १७, दक्षिण - लेआकट रोड, | रोजी अनुसार, | मात्र) | |
| | | धनकोंना देय रकमेच्या वसुलीसाठी खातील | नमूद तारखाना "जसे | आहे जेथे आहे'', ''जर | । आहे जे आहे' आणि | एपी=०२४५६४८ | | | | | |
| "तेथे जे काही आहे" आधा- | प्रवर विकी करण्यात येईल | | | | | इस्टे जमा करण्याचे स्थळ :- | इंडिया शेल्टर फायनान्स | कॉपीरेशन लिमिटेड, तन्बी आकेंड, तळ म | जला, दकान क, १९,२ | o, दारदा नगर, पोलीस र | देशनच्या समोर, दारव |
| | | | | | | रोड्, यवतमाळ = ४४५००१, | महारुष्ट् | | | | |
| कर्ज खाते क्रमाक / एपी | से, १३(२) अंतर्गत | | | | मालमतेच्या | लिलावाचे स्थळ :- इंटिया १ | ोल्टर फायनान्स कॉर्नीर | शन लिमिटेड, तन्वी आकेड, तळ मजला, व | कान क्र. १९,२०, दा | खा नगर, पोलीस स्टेशनन | व्या समीर, दाखा रोड, |
| क्रमांक आणि कर्जदार/ | माराणी सचनेची तारीख | स्थावर मालमता / प्रतिभूत संपदेवे | ताब्याची तारीख | राखीय किंमत | निरोक्षगाची तारीख | यमतमाळ - ४४५००१, महा | राष्ट्र | | | | |
| सह-कर्जदार/जामि | मानमा सूचनचा ताशख आणि स्वयक्रम | वर्णन | आणि प्रकार | राखाय क्रमत | आणि वेळ | कर्ज साते क्यांक/एपी | | | | 1 | |
| नदाराची नावे | आणि स्वरूप | | | | आणि वळ | क्रमांक आणि कर्जवार/ | से. १३(२) अंतर्गत | स्थावर मासमता / प्रतिभत संपदेवे | तास्याची तारीख | | नालमतेच्या |
| श्रीमती आकांका कावले आणि | १९.०८.२०२३ आणि | | | | 12-11-2023 | सह-कर्जदार/जामि | मागगी सूचनेची तारीख | वर्णन | आणि प्रकार | त्तसीय किंमत | निरोक्षणाची तारीख |
| श्री, शंकरदयात चौवाराम | | वाबगीवाडी, ता. आगि जि. गोंदीय येथे | 08-99-5053 | ₹, 92,८६,९००/- | 14-44-4053 | नदाराची नावे | आणि स्वक्त | qwn | MIN NOW | | आणि येळ |
| | T. 9469864/- | स्थित १५१ २ ची. मीटर्स शेत्रफळाच्या | प्रतीकात्मक. | (रुपये बारा लाख | उरदे जमा करण्याची | | | | | | |
| व्यवले | (रुपये पंचर लाख | सी क ५४५ /२/ए/२३ आणि ५४५ | एकुरा धक्जाकी | शहाएँशी हजार नजरो | अतिम तारीख | श्री /श्रीमती स्रोज, व ल्मेके | २१.०७.२०२२ आणि | मॉझा – कलामाना, पीरच क्र. – १७, | 30-08-5058 | ₹. ९,६७,४०६/- | 12-91-2023 |
| कर्ज खाते क्रमाक / एपी | एक्याऐंशी हजार नऊशे | / ४/१, प्लॉट क्र. २३ धारक बिगर- | ₹ 939E09E/- | मात्र) | 13-91-2028 | हर्मा याची पत्नी, औ / श्रीमती | \$ \$2202¢ \$6/- | ख, क ८४/१, सीटी सर्व्हें क. | प्रत्यथ | (रुपये नऊ लाख | इस्ते जमा क्रक्याची |
| क्रमाक : | पच्याऐशी मात्र) | शेतकी जमिनीचे सर्व अगीकृत भाग | (रुपये एकोणीस | इसारा खबल देव | | वस्मिकी शर्मा, श्री, /श्रीनती | (रुपये नऊ लाख | - २४२, शीट क५४, प्लॉट क | एकूरा धक्ताकी | सदसह हजार वास्थे | अतिम तारीख |
| सीरुक्तरल१००००४४६३ | | चतःसीमाः- | ्राख | (इस्ते) | तिलाबाबी तारीख | नवल रर्मा आणि भी / भीमती | बावीस हजार अक्षावल | ४५, एक्स मोजमापित ७७५,०० ची. | ₹. | सब्दानाव) | 13-11-2028 |
| आणि | बोली वाद्यविष्याची | पूर्वेला :- ले-आऊट रोड, पश्चिमेला | सोळा हजार सोळा | ₹. 9,3८,६९०/- | आणि वेळ | निस्त्र शर्मा | आणि पैसे सत्याणाव | फूट (७१.९९ चॉ. मी.), तहसील आणि | 98.84.483/- | (161 PHH) | 10-11-000 |
| एचएल ४ ४ टीएसएल ओएनएस | रक्कम | :- प्लॉट क. २४. जारेला :- प्लॉट | | (रुपये एक लाख | 98-99-2028 | कर्ज ख ते क्रमांक / एमी | | | (रूपये चौदा लाख | | लिलावाची तारीख |
| 00000408(390/ | ₹ 90,000/- | क. २२. दक्षिणेला :- ले-आकर रोड. | मात्र) दिनाक | अक्षाचीस हजार सहारो | 10 11 111 | क्रमाक : | मात्र) | जिल्हा – नागपूर धारक मालमतेचे सर्व | पंच्यारणव हजार | इसारा रक्कम | आणि केल |
| एपी-०६८७६२७/ | (रुपये वहा हजार नान) | क्र. २२, दावगला :- ल-आक्ट.चंड. | 39-90-2028 | नरवद मात्र) | | सीएबएल१०००००४०३ आणि एवएल४४सीएवओएनख | बोली वादविष्याची | अगीकृत भाग | पावशे आप्पव मात्र) | देव (इस्टे) क | 98-99-3038 |
| एवी- १०१०८७१९ | (रामध वहा हजार मात्र) | | रोजी अनुसार. | 10041114) | | 0000040584664964 | रक्कम | वतुःसीमा :- पूर्व = २० फूट. रस्ता, | fluin 29 90 | ९६.७४९/- (रुपये | 10-11-4048 |
| माने तथा मधायाने वस्त | Our days more a | 'मेदेड, तन्बी आर्केड, तल नजला, दुकान क्र. | े केवल्य लॉलय आगावी : | มารถิงเท ลังงาก เจกม | ਕਰ ਸ਼ਕਦ ਵੀਆਂ ਗੱਤੀਹਾ। | एमी-०५१९२४५ / रपी- | ₹ 90,000/ | पश्चिम – प्लॉट क्र. ५०, उत्तर – प्लॉट | २०२४ रोजी | शहायपन हजार साराशे | |
| MX9EO9 MENTS | fact confession in a re- | new transferred to the first ac- | t, and was alread | 21 41 10014 44,741 10400, | | 90086848 | (रुपये दहा हजार मान) | क्र ४६, दक्षिण- प्लॉट क्र४४. | अनुसार. | एकेवाळील गाउ) | |
| किमावाचे स्थळ :- इतिया | हेल्टर फायनाच्या लिमिटेड | , तन्त्री आकेंद्र, तक भवता, प्रकान क. २, | रेस्टर टॉवर, अ.धर्नाआ | समीकाय स्केस्सा क्यून. | वधनतम जीका गाँवीचा | | | | | | |
| ४४१६०१, महारह | | | | | | | | जला, साधना सहकारी हाउस्सींग सोसायटीच | | | ۹. |
| | | | | | | | | | | | |
| कार्य आसे कार्यक / गारी | l | | 1 | 1 | | लिलावाच स्थळ :- प्लाट ब | ર, ૨૧૦, ૧લા મહલા, સ | धना सहकारी हाउन्हर्तीन सोसायटीच्या वर, वि | १९गा चाक, नदनवन, ना | Mqx - \$20005. | |
| कर्ज खाते क्रमांक / एपी | से १३(२) अतर्गत | zwan manar / mfana dinisi | जारावाची जातीय | | मालगतेच्या | | | विभा सहकारा हा उन्होंने सामायटाच्या वर, १ | १९गा चाक्, नदनवन, ना | 146-220002 | |
| क्रमांक आणि कर्जदार/ | मागणी सूचनेची तारीख | स्थावर मालमता / प्रतिभृत संपदेचे | ताब्याची तारीख | राखीव किंमत | निरीक्षणाची तारीख | कर्ज खाते क्रमांक/एपी | से. १३(२) अंतर्गत | | | | मालमतेच्या |
| क्रमाक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जानि | | रथावर मालमता / प्रतिभृत संपदेचे वर्णन | ताब्याची तारीख आणि प्रकार | रासीव किंमत | | कर्ज खाते क्रमाक/एपी क्रमाक आणि कर्जदार/ | से. १३(२) अंतर्गत गागणी सूचनेची तारीख | स्थावर गालगता / प्रतिभूत संपदेवे | तास्याची तारीख | सपुर — इड००० र राखीव किंमत | निरीक्षणाची वारीख |
| क्रमाक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जानि नवाराची नावे | मागणी सूचनेची तारीख आणि स्वकम | वर्णन | आणि प्रकार | | निरीक्षणाची तारीख आणि केन्न | कर्ज खाते क्रमाक/एपी क्रमाक आणि कर्जदार/ सङ्-कर्जदार/जामि | से. १३(२) अंतर्गत | | | | |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह-कर्जवार/जानि नवारांची नावे श्री./श्रीमतो धनश्री तरार. | मागणी सूचनेची तारीख आणि स्वकम १३.०६.२०२४ | वर्णन प्लॉट इन. ४६, महापालिका घर इन. | आणि प्रवहर १६–११–२०२३ | ₹.90,20,000/= | निरीक्षणाची तारीख | कर्ज खाते क्रमांक/एपी क्रमांक आणि कर्जदार/ सङ्-कर्जदार/जामि नदारांची नावे | से. १३(२) अंतर्गत मागनी सूचनेची तारीख आणि स्वकम | स्थावर नालमता / प्रतिभूत संपदेवे वर्णन | ताब्याची तारीख आणि प्रकार | राखीव किंमत | निरीक्षणाची तारीख आणि वेळ |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह-कर्जवार/जानि नवारांची नावे श्री /श्रीमती धनश्री तरार, श्री /श्रीमती प्रवन तरार, श्री/ | मागणी सूचनेची तारीख आणि स्वकम १३.०६.२०२४ आणि रू | वर्णन जांद क. ४६, महापालिका घर क. २६७६/ ए / ४६, शीद क. ९९, | आणि प्रकार १६–११–२०२३ प्रतीकात्मक | रू. १०,२०,०००/= (रुपये दश लास वीस | निरीक्षणाची तारीख आणि केन्न | वर्ज खाते क्रमाक/एपी ब्रमाक आणि कर्जदार/ सह-कर्जदार/जामि नदाराची नावे औ /श्रीमती शिराल अमोल | से. १३(२) अतर्गत भागणी सूचनेची तारीख आणि रक्कम १६-०५-२०२४ | स्थावर नातमता / प्रतिभूत संपदेवे वर्णन यवतमाळ भागानिकः ता. आणि कि | ताब्याची तारीख आणि प्रकार | राखीव किंमत क. २१,९३,०००/- | निरोक्षणाची तारीख आणि वेळ १२-११-२०२३ |
| क्रमाक आणि कर्जवार/ सह-कर्जवार/जामि नवारांची नाये श्री /श्रीमती धनश्री तरार, श्री /श्रीमती पवन तरार, श्री/ श्रीमती निरुव तरार आणि | मागणी सूचनेवी तारीख आणि स्वकम १३.०६.२०२४ आणि रू ११,८५,०३५.१/- | वर्षेन प्रसंद क. ४६, महापालिका घर क. २६७६/ ए / ४६, शीद क. ९९, सीटीएस क. ९, मीडा बळमाना, बॉर्ड | आणि प्रकार १६–११–२०२३ प्रतीकात्मक एकूम थकबाकी | ₹.90,20,000/= | निरीक्षणाची तारीख आणि केन १२–११–२०२३ इस्ट्रेजमा करण्याची | कर्ज खाते क्रमांक/एपी क्रमांक आणि कर्जवार/ सह—कर्जवार/जामि नवासची नावे श्री / श्रीमती शिराल अमोल नेमारे आणि श्री / श्रीमती | से. १३(२) अंतर्गत नागनी स्वनंती तारीख आणि स्वक्म १६-०५-२०२४ आणि | स्थावर नातमता / प्रतिभूत संपदेवे वर्णन यवतमाळ भ्रमपशिका, ता. आणि कि. यवतमाळका मधिनको नीवे विक्रम, त | तास्याची तारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकालक, | राखीव किंमत क. २१,९३,०००/- (रुपये एक्वीस तास | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे जमा करण्याची |
| क्रमांक आणि वर्जवार/ सह-कर्जवार/जानि नवारांची नावे श्री./श्रीमती धनश्री तरार, श्री/श्रीमती पवन तरार, श्री/ श्रीमती पवन तरार आणि अध्विनी तरारा | मागणी सूचनेची तारीख आणि श्वकम १३.०६.२०२४ आणि रू ११.८५,०३५.१/ (रुपये अकरा लाख | वर्षम जाँद ज. ४६, महत्यातिक घर ज. २६७६/ ए / ४६, शीट ज. ९१, सीटीएस ज. ९. मीडा करमान, मॉर्ड ज. ४३, पीरच क. १७, छ. क. ३/३, | आणि प्रकार १६-११-२०२३ प्रतीकात्मक एकूग थक्ताकी क | रू. १०,२०,०००/= (रुपये दश लास वीस | निरीक्षणाची तारीख आणि केन्न १२–११–२०२३ इस्ट्रेजमा क्रस्थाची अंटिम तारीख | कर्ज खाते क्रमांक/एपी इस्मांक आणि कर्जवर/ सह-कर्जवर/आणि नवासची नावे श्री./श्रीमती विद्याल अमोत नेमादे आणि श्री./श्रीमती अमोल नामदेव नेमादे | सं. १३(२) अंतर्गत गगणी सूचनेची तारीख आणि रक्कम १६-०५-२०२४ आणि स. २६९४५१३/- | स्थावर नालमता / प्रतिभूत संपदेवे वर्णन यवतमाळ म्हामलिका, ता. आणि हिर यवतमाळका मधीनमध्ये मीजे विद्याल, ति. दिसम्, जिल्हा ज्ञान कर्णये (विद्याल) हिर्मा होन्ह | वास्याची वारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकत्मक प्रकृत ध्वकाकी | राखीव किंमत क. २१,९३,०००/- | निरीक्षणाची तारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे जमा बल्ल्याची अंतिम तारीख |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह—कर्जवार/जानि नवारांची नावे श्री./श्रीमती धनश्री तरार, श्री.श्रीमती पनन तरार, श्री./ श्रीमती निरुज तरार आणि अधिनी तरारा कर्ज साते क्रमांक / एपी | मागणी सूचनेवी तारीख आणि स्वकम १३.०६.२०२४ आणि रू ११,८५,०३५.१/- | वर्षमा वर्ताद क्र. ४६, महत्यातिका घर क्र. २६७६/ ए / ४६, शीद क्र. ९९, शीदा क्र. ९९, शीदी क्र. ९९, शीदी क्र. ९३, पीरच क्र. ९७, छ. क्र. ३/३, १/२ मार्ट, एक्ट्रण मीक्सापित १९०० | आणि प्रकार 9६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग्र थकबाकी स | रू. १०,२०,०००/= (रुपये दश लास वीस | निरीक्षणाची तारीख आणि केन्न १२-११-२०२३ इस्त्रे,जमा क्लप्याची अंतिम तारीख १३-११-२०२४ | कर्ज खाते क्रमांक/एपी क्रमांक आणि कर्जवार/ सह—कर्जवार/जामि नवासची नावे श्री / श्रीमती शिराल अमोल नेमारे आणि श्री / श्रीमती | सं. १३(२) अंतर्गत गगणी सूचनेची तारीख आणि रक्कम १६-०५-२०२४ आगि स. २६,९४५१३/- (रुखे सब्दीस साख | स्थावर मासमसा / प्रतिभूत संपदेवे वर्णन यवनमाळ भ्यापशिका, ला. जाणि कि. यवनमाळ भ्यापशिका, ला. जाणि कि. यवनमाळका मध्यिमध्ये मीजे विक्रस, ला. दिन्छा, जिल्हा क्यामा के वैसे श्लित प्रोन्द्रक भागे द्वार कि. विकास क्यामा के वैसे श्लित प्रोन्द्रक | वास्याची वारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मक प्रकृत क्रकाकी क | राखीव किंमत क. २१,९३,०००/- (रुपये एक्वीस तास | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे जमा करण्याची |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह-कर्जवार/जाणि मवारांची नाथे श्री/श्रीमती काश्री तरार, श्री/श्रीमती पक्त तरार, श्री/ श्रीमती पक्त तरार, श्री/ श्रीमती निरुप तरार आणि अध्येनी तरारा कर्ज खाते क्रमांक / एपी क्रमांक: | मागणी सूचनेची तारीख आणि श्वकम १३.०६.२०२४ आणि रू ११.८५,०३५.१/ (रुपये अकरा लाख | वर्षमा प्लॉट इ. ४६, महायासिक घर इ. २६७६/ ए / ४६, शीट इ. ९९, शीट इ. ९९, शीड इ. ९७, शीड इ. ९३, ६/३, ६/२ मॉ.द, पहुरा मोक्सासिव १८००६ ची पूडट, नामपूर, महायष्ट्र-४४००६ | आणि प्रकार 1६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग धक्काकी सः 19,55,06८/- (रुपये अक्स लाख | क. १०,२०,०००/- (रुपये दश लाख वीस हजार मात्र) | निरीक्षणाची तारीख आणि केळ १२-११-२०२३ इस्त्रे जमा करण्याची अंतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची तारीख | कर्ज खाते क्रमांक/एपी इस्मांक आणि कर्जवर/ सह-कर्जवर/आणि नवासची नावे श्री./श्रीमती विद्याल अमोत नेमादे आणि श्री./श्रीमती अमोल नामदेव नेमादे | से. १३(२) अंतर्गत रागणी स्वलेची तारीख आगि रक्कम १६–०५-२०२४ आगि स. २६९४५१३/- (रुव्ये स्ववीच ताख चीन्वाण्या हजार | स्थावर नासमा। / प्रतिभूत संपदेवे वर्णन व्यवस्थाक श्रदाशिका, ता. जाणि कि व्यवस्थाक श्रदाशिका, ता. जाणि कि व्यवस्थाक श्रदाशिका मीजे विव्रत, ता. दिन्स, किल्डा कारान के वेसे स्थित प्रोधक स्था कर्ण के. 1962 का. 15 देशी किल्डा संभवक ४१-७१४ जी. गोदला अप्तरेश व्यवस्था कार्यक्षित का. | वाय्याची वारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मक खूल ध्वकाकी क. २९,१३,५५५/- | राखीव किंमत इ. २९,९३,०००/- (रुवये एउदीस तास त्र्याणपद हजार मात्र) | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे.जमा क्ल्याची अंतिम तारीख १३-११-२०२४ |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह—कर्जवार/जाणि नवाराची नावे श्री.श्रीनती धनश्री तरार, श्री/श्रीमती पनन तरार, श्री/ श्रीमती पनन तरार, श्री/ श्रीमती तरार आणि अधिन तरार कर्ज खाते क्रमांक / एपी क्रमांक: सीएक्टस्शु००००४४६३ | मागणी स्वनंत्री तारीख आणि स्वकस १३.०६.२०२४ आणि रु ११.८५.०३५.१/- (रुव्ये अकल लख पच्चाऐशी हजार पस्तीस आणि एक वसा मात्र) | वर्षेन जाँद क्र. ४६, महत्पातिका घर क्र. २६७६/ ए / ४६, शीद क्र. ९९, शीटीएस क्र. ९, मीडमा कळमान, मॉर्ड ऊ. ४३, पीरच क्र. १७, छ. क्र. ३/३, ६/२ मार्ट, एक्ट्रण मोकमापित १००० | आणि प्रकार 9६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग्र थकबाकी स | क. १०,२०,०००/- (रुपये दश्च जास वीस हजार मात्र) इसार स्वक्स देव (इस्दे) | निरीक्षणाची तारीख आणि केन्न १२-११-२०२३ इस्त्रे,जमा क्लप्याची अंतिम तारीख १३-११-२०२४ | कर्ज खाते क्रमांक/एपी क्रमांक आणि कर्जवर/ सरू-कर्जवर/आणि म्वार्जनी नावे श्री./श्रेमती रिताल अमोत नेमादे आणि श्री./श्रीमती अमोत नामदेव नेमादे कर्ज खाते क्रमांक / एपी क्रमांक: | सं. १३(२) अंतर्गत गगणी सूचनेची तारीख आणि रक्कम १६-०५-२०२४ आगि स. २६,९४५१३/- (रुप्ये सब्दीस साख | स्थावर मातमणा / प्रतिमृत संघवेवे वर्णन वर्णन व्यवनाक स्थापनिका, ता, आणि वि. व्यवनाक स्थापनिका, ता, आणि वि. व्यवनाक स्थापनिका, निक्रिका, ता, विश्वन, विकार स्थापनिका, ता, विश्वन, विकार स्थापनिका, विश्वन स्थापनिका, विश्वन स्थापनिका, विश्वन स्थापनिका, व्यवन स्थापनिका, अश्चन स्थापन | वाय्याची वारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मक खूल ध्वकाकी क. २९,१३,५५५/- | राखीव किंमत | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टेजमा ब्रस्ट्याची अतिम तारीख १३-११-२०२४ रिलावाची तारीख |
| क्रमांक आणि कर्जवार / सार-मज्जियर /जागि नवारची नावे श्री. /श्रीनते क्षमधी तरार, श्री /श्रीनते क्षमधी तरार, श्री /श्रीनते क्षमधी तरार, अधिनो तराय कर्ज वार्त क्षमधि / एरी क्षमधी हराय सीएफरसाप 0000४ १६ ३ आधि | मागणी सूब्यनेची तारीख आणि स्वक्रम १३ ०६ २०२४ जाण रू ११,८५,०३५ १/- (रुपये अकरा लाख पच्याऐशी हजार पस्तीस | व्यर्गन प्लॉट, ङ. ४६, महत्यालिका घर ङ. २६७६/ ए / ४६, शीट ङ. १९, सीट ङ. १९, मीडा करणान, गॉर्ड इ. ४३, पीट इ. १९, छड़ इ. १८, (/२ मार्ट, पहुरा मोक्सामित १००० चा फुट, मागपुर, महत्यहु-४४००२६ धारक, स्वस्त मात्याचेव गर्व आगिहरा मात्र | आणि प्रकार 1६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग धक्काकी सः 19,55,06८/- (रुपये अक्स लाख | क. १०,२०,०००/= (रुपये दहा लाख वीस हजार मात्र) इसाच स्वकम देव | निरीक्षणाची तारीख आणि केळ १२-११-२०२३ इस्त्रे जमा करण्याची अंतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची तारीख | कर्ज खाते क्रमाक / एपी क्रमांक आणि कर्जवार/ सह-कर्जवार/जामि नवाराची नावे श्री, अंगावी शिशाल अगोल नेगावे आणि श्री, / श्रीमती अगोल नागवेव नेगावे कर्ज खाते क्रमांक / एपी क्रमांक : च्याल ४ श्रीच्याल ओएनए! | से. १३(२) अंतर्गत सागमी स्वनंची तारीख आणि रक्कम १६—०५-२०२४ आणि स. २६९४५१३/- (रुत्ये सव्यीस लाख चीन्य्राण्यव हजार पाधशे तेरा मात्र) | स्थावर मातमधा / प्रतिभूत संपयेषे प्रार्थन । प्रतिभूत । प्रति | वाय्याची वारीख शामि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मक एकुम ध्वकाती क. २९,१३,१५५/- (कप्य एक)गती | राखीव किंमत इ. २१,९३,०००/- (रुवये एडवीस लाख व्यामणव हजार मात्र) इसाच रक्कम देव (उन्दे) | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे.जमा कल्याची अतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची वारीख आणि वेळ |
| कमांक आणि कर्जवार/ सह-मार्जवार/आणि नकारवीची नावे श्री./शीमती क्षणशी तवार, श्री.शीमती क्षणशी तवार, श्री.शीमती क्षणशी तवार, अधिमी तवार वर्जाण कर्जातते क्षणकं, (पी क्षणकं, (पि क्षणकं, (पि | नागणी स्वनेची तारीख आणि रक्कम १३ ०६ २०२४ आणि र ११,८५,०३५ १/- (रुवर्य अकरा लख पच्चाऐशी हजार पस्तीस आणि एक वेसा मात्र) बेली वाउविष्णाची रक्कम | व्यर्गन प्लॉट, ङ. ४६, महत्यालिका घर ङ. २६७६/ ए / ४६, शीट ङ. १९, सीट ङ. १९, मीडा करणान, गॉर्ड इ. ४३, पीट इ. १९, छड़ इ. १८, (/२ मार्ट, पहुरा मोक्सामित १००० चा फुट, मागपुर, महत्यहु-४४००२६ धारक, स्वस्त मात्याचेव गर्व आगिहरा मात्र | आणि प्रकार १६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग धक्काकी कः १९,९६८/- (रुपये अक्टा तास | च. १०,२०,०००/- (रुपये दल लाख वीस हजार मान) इसाच रक्कम देव (इस्ते) इ. १०२०००/- (रुपये एक लाख वीस | निरीक्षणाची तारीख आणि वेज १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याची अंदिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची तारीख आणि वेज | कर्ज खाते क्रमाक/एपी इमाक आणि कर्जवार/ सहस्र कर्जवार/आणि भवारणी नावे श्री, अंगती रिशल अगोत गंगादे आणि श्री / अंगती क्रमोत नामदेव नेगादे कर्ज खाते क्रमांक/एपी इमांक: 'चपरावश्च शंतिस्थाला ओपनार 00000405 ६१ १६। आणि | से. १३(२) अंतर्गत मागणी सुवनेची तारीख आणि स्ववस्म १६–०५–२०२४ आणि स. २६१४४१३/- (राज्ये स्ववीत लाख चीन्याण्यत हजार पाथारे तेरा मात्र) | वंशावर मातमधा / प्रतिभूत संभवेवे प्रार्थन । व्यक्तमाळ क्ष्रापश्चित्र, ता. आणि वि. प्रारमाळ क्ष्रापश्चित्र, ता. आणि वि. प्रारमाळ क्ष्रापश्चित्र, ता. आणि वि. प्रारमाळ क्ष्रापश्चित्र, वि. ता. वि. वि. वि. वि. ता. ता. वि. वि. वि. वि. वि. वि. वि. वि. वि. वि | ताब्याची तारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मक रङ्गुल क्वलाकी क. २९,१३,५५५/- (रुपये एक)मतीस लाय तेच हजार | राखीव किंमत | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टेजमा ब्रस्ट्याची अतिम तारीख १३-११-२०२४ रिलावाची तारीख |
| कमांक आणि कर्जवार / सह-मज्जवार/जाणि नवारची नावे श्री./श्रीनती काशी तरार, श्री.श्रीनती काशी तरार, श्री.श्रीनती काशी तरार, श्री.श्रीनती तरार कर्ज वार्ता काशी / एपी क्रमांक : सीएकाल १०००० ४७६३ आणि | नागणी सूचनेवी तारीख आणि स्वकरम १३.०६.२०२४ आणि क ११.८५,०३४.१/- (रुव्ये अकरत ताख पंच्याऐशी हजार पस्तीस आणि एक पेसा मात्र) बोली वास्त्रीयपाची स्वक्स क्र.१०,०००/- | व्यम्त इ. ४६, महामाहिका घर इ. २६६, वि. १८, महामाहिका घर इ. २६६, वि. १८, वि. १ | आणि प्रकार १६-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग श्रव्यक्ति कः १९,९६८/- (रुपये अकरा लाख नव्याम्मक हजार अञ्चल्य मात्र) दिनांकः | क. १०,२०,०००/= (रुपये दल लाख वीस हजार मात्र) इसाच स्वक्स देव (इस्से) क. १०२०००/- | निरीक्षणाची तारीख आणि वेज १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याची अंदिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची तारीख आणि वेज | व्यतं तातं क्रमाकः/एपी व्रमांकः आणि कर्तवार/वाणि महार्कः अधितं व्यत्ति। स्वार्काची नावे शी., अंत्राती विरातः अमीत नावे तावे क्रमांकः / एपी कर्ताः व्यत्ति क्रमांकः / एपी व्यत्ति क्रमांकः / एपी व्यत्ति ४४ वीत्यादनओप्पार उठा | से. १३(२) अंतर्गत सागणी स्वलेची तारीख आणि रक्कम १६—०५-२०२४ आणि स. २६९४५१३/- (रुव्ये स्ववीस लाख चीन्य्राण्यव हजार पायसे तेरा. साथ बीन्याण्यव हजार पायसे तेरा. साथ संत्राव्याच्याची रक्कम | वधावर मातपा। प्रतिभूत संपदेव व्यक्तः यवत्रावः प्रवापत्तिकः, ता. आणि वि. यवत्रावाः प्रवापत्तिकः, ता. आणि वि. यवत्रावाः व्यक्तः स्त्राच्यः मेर्ग्यं विद्युतः, तः विद्युत्तं प्रतिभूतः, विद्युत्तं प्रतिभूतः, तः विद्युत्तं प्रतिभूतः । विद्युत्तं प्रतिभूतः । स्त्राच्यः १९५० व्यक्तः । ग्रीव्यः प्रतिभूतः । स्त्राच्यः १९५० व्यक्तः । स्त्राच्यः १९५० व्यक्तः । स्त्राच्यः । | तास्याची तारीख आणि प्रकार ०७-०८-२०२४ प्रतीकात्मकः रहुम धकताकी रु. २९,१३,५५४/- (रुपये एकोगतीस लाख तेता हजार पाको पंचावन | राखीव किंमत इ. २१,९३,०००/- (रुवये एडवीस लाख व्यामणव हजार मात्र) इसाच रक्कम देव (उन्दे) | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे.जमा कल्याची अतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची वारीख आणि वेळ |
| कमांक आणि कर्जवार/ सह-मार्जवार/जाणि नवारविधी नावे श्री./शीमती झमशी तयार, श्री.शीमती झमशी तयार, श्री.शीमती इस्तात्व त्यार, अदिवले तत्या कर्ज त्यारी झमांक./ एषी झमांक. श्रीएवरला २०००० १४ १३ आधी। एवरला ४४ स्टीच्यारत श्रीप्पारत ००००० ५००२५ (८८/) एचै१००३ १९४४ | नागणी स्वनंबी तारीख आणि रककम १३.०६.२०२४ आणि रू १९.८५.२६.१५/- (रुख्ये अकरा लाख पंच्याऐशी हज्जर पस्तीस् आणि एक येसा मात्र) बोली वावादीय्याची रककम रू.१०,०००/- (रुख्ये हजार मात्र) | व्यर्थन । व्यर्था है कि स्वार्थ है कि स्वर्थ है कि स्वर्य है कि स्वर्य है कि स्वर्य है कि स्वर्थ है कि स्वर्थ है कि स्वर् | अपि प्रकार १६-११-२०२३ प्रतीवरासकः एक्ट्रा थवसाकी क १९,९६८/- (रुपये अक्ट्रा लाख नव्याग्यव हजार अडुसहः मात्र) दिनांक ३१-१९-२०२४ रोजी अनुसार | क. १०,२०,०००/- (रुपये दश लाख वीस हजार मान्न) इसाच स्कल्म देश (इस्से) क. १०२०००/- (रुपये एक लाख वीस हजार मान्न) | निरीक्षणायी तारीख आणि केब्र १२-११-२०२३ इस्ते ज्ञमा क्लप्याची अतिम तारीख - १३-११-२०२४ दिलावाची तारीख १४-११-२०२४ | कर्ज खाते क्रमाक/एपी क्रमांक आणि कर्जवार/ सार-कर्जवार/जानि नवारांची नावे शी./अंभावी विदाल क्रमोल नेमाई आणि औ./अंभावी क्रमोल नामध्ये नेमाई क्रमें वाते क्रमांक / एपी क्रमांक: क्रमांक क्रमांक / एपी क्रमांक / एपी | से. १३(२) असर्गत सागमी स्वमंत्री ताशिख आपि स्वस्म १६-०५-२०२४ आपि स. २६९४५१३/- (अप्ये स्वस्मित साख चीन्याण्यन हजार पायमी तेरा. मात्र) वेली मार्ब्यस्थ्याची स्वस्म स. १०,०००/- | स्थापत मातनामा / प्रतिभूत संघयेत प्रांतन मातनामा / प्रतिभूत संघयेत प्रांतन स्थापनिका | तास्याची तारीख आमि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीवकानक एक्क्स व्यवसायी २ २ १, १३, ५५५/- (कच्चे एकोपतीस लाख तेश कतार पाको पंचावन मात्र) दिनांक | राखीव किंमत क. २१,९३,०००/- (रुगये एकवीस लाख व्यागण्य इजार मात्र) इसात रुक्स देव (इस्से) क. २,९९,३००/- | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे.जमा कल्याची अतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची वारीख आणि वेळ |
| क्रमांक आणि कर्जवार/ सह-मार्जवार/जाणि नवारतीयी नावे औ. शंभारती काशो तरार, और्माती काशो तरार, और्माती काशो तरार, और्माती काशोंक / एपी क्रमांक: वारी काशोंक / एपी क्रमांक: पण्डाता अर्थारीय परवारती काशोंक (च्याना काशोंक / एपी क्रमांक: च्याना काशोंक / प्राप्त / प्राप | माणी सूचनेवी तारीख आणि रुक्तम १३.०६.२०२४ जाणि रु १९.८५.०३५५ १/- (रुव्यं अक्षण तारव पच्चारंशी हजार परसीर जाणि रुक्त रेसा मात्र) बोली वाववेरणायी रवक्षण रू १०,०००/- (रुव्यं दहा हजार मात्र) | व्यक्ति । स्वार विशेष कर क्र. द्वार १८, महस्य विशेष कर क्र. द्वार १८, १८, और क्र. १९, भारत, इस्त भारत कर कर कर की क्र. भारत कर अपने कर की अभिकृत भार कर कर की क्र. १९ भारत कर अपने कर की अभिकृत भार कर कर की क्र. १९ भारत के कि. १९ भारत के क्र. १९ भारत के की क्र. १९ भारत के क्र. १९ भारत क | आणि प्रकार १६—११-२०२३ प्रतीकात्मकः एकुग ध्वत्साकी कः १९,९६८/- (२०४४) अक्टरा लाख- स्थागम्ब हजार अडुतहः माने। हेलांकः ३१—१०-२०२४ रोजी अनुसार | ष्ठ. १०,२०,०००/- (रुपये दहा जास वीस हजार माज) इसाच रक्कम देव (इस्से) क. १०२०००/- (कपये एक लाख वीस हजार माज) | निरीक्षणायी तारीख आणि केब्र १२-११-२०२३ इस्ते ज्ञमा क्लप्याची अतिम तारीख - १३-११-२०२४ दिलावाची तारीख १४-११-२०२४ | कर्ज खाते क्रमाक (परी) व्यास्त्र आणि कर्जवर (जारि व्यास्त्र आणि कर्जवर (जारि व्यास्त्र कर्जवर (जारि व्यास्त्र आणि कर्जवर क्रांत्र गेमाद्रे आणि औं / अणिता अणीत जार्वाद नामध्य नेमाद्र कर्ज खाते क्रमांक (परी व्यास्त्र धर्माच्यार क्रांत्रमा एक्सार धर्माच्यार क्रांत्रमा एक्सार धर्माच्यार क्रांत्रमा एक्सार धर्माच्यार क्रांत्रमा एक्सार धर्माच्यार क्रांत्रमा ०००००५०६३ ४००१ (जारि | से. १३(२) अंतर्गत सागणी स्वलेची तारीख आणि रक्कम १६—०५-२०२४ आणि स. २६९४५१३/- (रुव्ये स्ववीस लाख चीन्य्राण्यव हजार पायसे तेरा. साथ बीन्याण्यव हजार पायसे तेरा. साथ संत्राव्याच्याची रक्कम | क्यायर सास्त्रमा / प्रतिभूक्त संघयेके प्रमान व्यवस्था विकार तथा विकार वितार विकार व | तास्याची तारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मकः एक्ष्म कालाकी कः २६,१३,५१९४/- (क्षमे एकोगतीम लाख तेश काल पाळो पंजावन माठो दिनांकः | राखीव किंमत राखीव किंमत र १९,९३,०००/- (रुवये एउडीस तास्त्र व्याग्यव हजार गात्र) इसात रचका देव (इस्त्रे) र २,९९,३००/- (रुवये वीन लाख | निरीक्षणाची वारीख आणि वेळ १२-११-२०२३ इस्टे.जमा कल्याची अतिम तारीख १३-११-२०२४ सिलावाची वारीख आणि वेळ |
| क्रमांक उर्जवार/ सद-कर्जवार/जानि नवार्तवी नावे श्री./श्रीमणी क्रममें तरार, श्री.श्रीमणी क्रममें तरार, श्रीमणी क्रममें तरार, श्रीमणी प्रत्य तरार, श्री कर्जवार क्रममें वर्ज वार्त क्रमांक / सीएउटले 00005/95 श्रीमणी क्रमांक / एकटाउटले उर्जाव्य क्रममें एकटाउटले उर्जाव्य क्रममें एकटाउटले उर्जाव्य क्रममें एकटाउटले उर्जाव्य क्रममें इस्टे जाना क्रममांक दशका :- वितावार्त्य दशका :- प्लीट् क्र | माणी सूचनेवी तारीख आणि रुक्तम १३.०६.२०२४ जाणि रु १९.८५.०३५५ १/- (रुव्यं अक्षण तारव पच्चारंशी हजार परसीर जाणि रुक्त रेसा मात्र) बोली वाववेरणायी रवक्षण रू १०,०००/- (रुव्यं दहा हजार मात्र) | व्यर्थन । व्यर्था है कि स्वार्थ है कि स्वर्थ है कि स्वर्य है कि स्वर्य है कि स्वर्य है कि स्वर्थ है कि स्वर्थ है कि स्वर् | आणि प्रकार १६—११-२०२३ प्रतीकात्मकः एकुग ध्वत्साकी कः १९,९६८/- (२०४४) अक्टरा लाख- स्थागम्ब हजार अडुतहः माने। हेलांकः ३१—१०-२०२४ रोजी अनुसार | ष्ठ. १०,२०,०००/- (रुपये दहा जास वीस हजार माज) इसाच रक्कम देव (इस्से) क. १०२०००/- (कपये एक लाख वीस हजार माज) | निरीक्षणायी तारीख आणि केब्र १२-११-२०२३ इस्ते ज्ञमा क्ल्प्याची अतिम तारीख - १३-११-२०२४ दिलावाची तारीख १४-११-२०२४ | व्यतं साते क्रमाकः/एपी व्यापः आणि कर्जवार/जाि पात-कर्जवार/जाि पात्रचित्रं नाते अंग्री/जीतां विकाद ज्योपते नेगाई आणि औः /श्रीमती अनीतः नामधेद नेगाई ज्यापतः ४४ विकाद्यापत्रके एपी व्यापतः ४४ विकाद्यापत्रके विकाद्यापत्रके अपित्रप्तर ०००००५६,०६५७ जानि एत्यस्थ ४४ व्यतिस्थारम् अपित्रप्तर् | से. १३(२) अंतर्गत माननी सूचनेची तारीख आणि रककम १६-०५-२०२४ आणी स. २६९४५१३/- (राज्ये सावीस साव चीन्याणाच हजार पायां तेरा.मात्र) चेला वाडील्याची रक्त १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) | स्थापस्य मालगा / प्रतिभूता संपरेको प्रमान प्रमान प्रमान प्रमान प्रमान प्रित्ना (कार्याच्या प्रमान क्षेत्री शिक्ता ता दिखा (कार्याच्या प्रमान क्षेत्री शिक्ता आर्था केवार्य के १०४४ जी भी प्राप्त आर्थे केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार केवार केवार केवार्य केवार्य केवार्य केवार | तास्याची तारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मकः एक्स कतारी क २६,१३,५१५४/- (क्यापे एके) होता सारक्षे पंजावन मात्र) दिगांकः ३५-९०-२०२४ शेची अनुसार, | राखीव किंमत ह. २१,९३,०००/- (श्यरे (च्हांसे ताव त्याग्यद हआर मात्र) इसारा रच्चस टेंट (इस्ट्रे) ह. २,९९,३००/- (कंपये वीन तस्त्र पहुंचीत हेंत्र | निर्मेक्षमाची वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते, ज्या स्त्रण्याधी अंतिम तारीख १2-११-२०२४ हिलाबाची तारीख अप्र-११-२०२४ |
| क्रमांक आणि कर्यका / ग्रह—गर्जका / जानि नावरांची गाँवे श्री /श्रीन्व जानि तरार, श्री श्री श्रीन्व जानि तरार, श्री श्रीन्व तरार आणि श्रीन्व तरार आणि श्रीन्य तरार आणि श्रीन्य तरार अणि श्रीन्य तरार अणि स्त्रीन्य स्त्रीन्य स्त्री | नागणी स्वचनेवी तारीख आणि स्वचन १३.०६, २०२५ आणि स् १९,८५,०३५ १/- (अग्ये अस्ता ताख म्यापीडी क्रांत पस्तीस- आणि एक पेता मात्र) बंदी वाविरायाची रवस्त्र ६, ६०,०००/ (अग्ये दहा इंजर मात्र) प्रतिथ है, २१०, १ला मर २९०, १ला मजला, सा | व्यर्थन है, इ.स. स्वाराध्येकक पर हर. 2012, 7 र 14, सार्थ कर 9 भा सीर्थम क १, सीर्थ कर 9 भा सीर्थम क १, सीर्थ कराव कराव १, १ कर १, सार्थ कराव कराव १, १ कराव सार्थ कर कराव १, १ कराव सार्थ कराव कराव सार्थ कराव कराव कराव सार्थ कराव कराव कराव कराव कराव कराव सीर्थ कराव कराव कराव प्रथी कराव कराव कराव कराव कराव कराव सीर्थ कराव सीर्थ कराव कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्य सीर्य कराव सीर्य कराव सीर सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कर | आणि प्रकार पर्-११-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग थक्ताकी कः १९,९०६८/- (रुपये अक्टा लाल नव्याप्यक्राप्यक्राप्यक्राप्यक्राप्य रेजने अनुसरक्षात्मा देवांक रेजने अनुसरक्षात्मा क्राप्यक्राप्य रेजने अनुसरक्षात्मा कर्तिका स्वर्णे | ष्ठ. १०,२०,०००/- (रुपये दहा जास वीस हजार माज) इसाच रक्कम देव (इस्से) क. १०२०००/- (कपये एक लाख वीस हजार माज) | निरीक्षणायी तारीख आणि केळ १२-११-२०२३ इस्के जमा करण्याची ऑक्म तारीख १३-११-२०२४ दिलावाची तारीख १४-११-२०२४ | व्यर्थ व्याते व्यमंबः/एपी व्ययंगते व्यमंबः/एपी व्ययंगते व्यापंगि कर्तव्यः/ स्वर्क्तवे वार्थे श्री/अंकती विरात अमोत नेपादे आणि श्री/अंकती विरात अमोत नेपादे आणि श्री/अंकती विरात अमोत नेपादे आणि श्री/अंकती क्रांति व्याप्ये स्वर्णे स्वरं | से. १३(२) जंतर्गत मागनी सूर्यभेषी ताशिख आणि रसक्स १६-०५-२०२४ आमी स. २६१९५१३/- (कार्य स्टब्सिट साख पायमे तर, मात्र) मोली मार्धिकपाणी रसक्स स. १०,००/- (कार्य स्टब्स हमार | क्यायर सास्त्रमा / प्रतिभूक्त संघयेके प्रमान व्यवस्था विकार तथा विकार वितार विकार व | तास्याची तारीख आणि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकात्मकः एक्स कतारी क २६,१३,५१५४/- (क्यापे एके) होता सारक्षे पंजावन मात्र) दिगांकः ३५-९०-२०२४ शेची अनुसार, | राखीव किंमत ह. २१,९३,०००/- (श्यरे (च्हांसे ताव त्याग्यद हआर मात्र) इसारा रच्चस टेंट (इस्ट्रे) ह. २,९९,३००/- (कंपये वीन तस्त्र पहुंचीत हेंत्र | निर्मेक्षमाची वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते, ज्या स्त्रण्याची अंतिम तारीख १2-११-२०२४ हिलाबाची तारीख अप्र-११-२०२४ |
| क्रमांक आणि राजंबार / सार-कार्याय / जानि नावारी मा यो श्री /क्षीय पान तारा, औ श्री शानी पान तारा, औ श्रीवारी पान तारा, औ श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी तारा, वारा स्वीवारी तारा, वारा स्वीवारी क्षाण्या कर्मांकः सीर्ण्यस्य अध्योजनार क्षाण्या क्षाण्या क्षाण्या क्षाण्या अध्योजनार क्षाण्या क्षाण्य | भागणी शंदनेशी तारीख आणि स्वरूप १३.०६.२०२४ आणि १ १५.८५,०३४ ११-१ एव्याँ अकता ताल मध्यप्रेमी प्रजाप परसीस् आणि एक पैसा मात्रो संती वार्जीव्यामी स्वरूप १०००/(रुपये तहा इजार मात्र) रुप्तेट, २१०,०१लाम २५०,०१व्या मजला, सा | व्यक्ति । स्वार विशेष कर क्र. द्वार १८, महस्य विशेष कर क्र. द्वार १८, १८, और क्र. १९, भारत, इस्त भारत कर कर कर की क्र. भारत कर अपने कर की अभिकृत भार कर कर की क्र. १९ भारत कर अपने कर की अभिकृत भार कर कर की क्र. १९ भारत के कि. १९ भारत के क्र. १९ भारत के की क्र. १९ भारत के क्र. १९ भारत क | आणि प्रकार 9 (- ११ - २०२३ प्रतीकात्मकः पङ्गा ध्वनाकि १९७१ - ४४ व्यनाकि १९९१ - १८९१ - १८९१ - १८९१ १०४१ व्यनाकि १०४१ - १८९१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४५४ - १८५१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि | क. १०,२०,०००/- (स्थ्ये दक लाख वीस हजार मात्र) इसार क्लाम देव (इस्ते) क. १०२०००/- (स्थ्ये एक लाख वीस हजार मात्र) | मिरीक्षणाची तारीख आणि केळ १२-११-२०२३ इटेरे इम्म क्रस्त्याची ऑटिम तारीख १३-११-२०२४ दिस्तावाची तारीख १४-१९-२०२४ | वर्ष वाते व्यनेक (प्यी प्रमाण, मार्गिण कर्मायर, स्वास्त्र मार्गिण कर्मायर, स्वास्त्र मार्गिण कर्मायर, स्वास्त्र मार्गिण भारतीय मार्गिण भारतीय मार्गिण मार्गिण, स्वास्त्र ४४ कीर्यायर, मार्गिण, १०००००(०० १० १५० जागि करावस, १०००००(०० १० १५० जागि करावस, १०००००(०० १० १५० जागि करावस, १०००००(०० १० १५० जागि करावस, १००००००(०० १० १५० जागि करावस, १००००००(०० १० १५० जागि स्वास्त्र ४४ कीर्यायर, १००००००(०० १० १५० जागि स्वास्त्र १४ ४४ १४० वर्षाय १००००००(०० १० १५० जागि १००००००(०० १० १० जागि १००००००(०० १० १० जागि १००००००(०० १० १० जागि १०००००(०० १० १० जागि १०००००(०० १० १० जागि १०००००(०० १० १० जागि १० ज | से. १३(२) अंतर्गत मागनी सूचनेची तारीख आणि रककम १६-०५-२०२४ आणी स. २६,१५५९३/- (रुप्ये सत्यीत लाख चीन्याणना हखार पायो तेता. मान) चेला माज्येल्याची त्वस्य स. १०,०००/- (रुप्ये वहा हखार मान) | क्यायर सालामा / धीमपूर्त संबंधित प्राप्त । प् | तास्याची तारीख आगि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकाशक रक्कुम कालाकी क २६,१३,१५५/- (कार्य एकोगतीय लाग्य पेकाला मात्र) दिगांख ३१-१०-२०२४ ऐती अनुसार, रा. पूजन क्र. १९,२०, | राखीव किंमत क. २९,९३,०००/- (श्रये (पड़ीस ताव श्रामक हजार मात्र) इसारा रच्चम देव (इस्ट्रे) क. २,९९,३००/- (श्रये वीन तस्व पड़िमीस हजार तीनकी | निर्शेक्षमानी वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याणी अंतिम तारीख १३-११-२०२४ लिलाबाची रारीख १४-११-२०२४ |
| क्रमांक आणि व्यवंदान/ स्वरू-कृतंद्वर/आणि व्यवंदान/ स्वरू-कृतंद्वर/आणि व्यवंदानी गर्गे मी-अव्यवंद्वर्गात्वर व्यवंद्वर श्री अवित्यंद्वर वारायः अग्रि अव्यवंद्वर वारायः अग्रि अव्यवंद्वर वारायः अग्रि अव्यवंद्वर वारायः वार्थियः अग्रिक्तंद्वर वारायः वार्थियः अग्रिक्तंद्वर वारायः वार्थियः (व्यवंद्वर अर्थेण्याः वार्थेण्याः इत्ये अग्रिक्तंद्वर वार्थेण्याः इत्ये अग्रिक्तंद्वर अर्थेण्याः इत्ये अग्रिक्तंद्वर अर्थेण्याः इत्ये अग्रिक्तंद्वर अर्थेण्याः | नागणी संकन्त्री तारीख आणि स्कन्त्र १३.०६.२०२४ अणि स् १९.८५.०३५ १/- (रुवर्य अकता ताख पंच्यापेशी हजार परतीप्त आणि पढ़ वेपा मात्र) बांती वाढ्य रेपा संकल्प रू. १०,०००/- (रुवर्य व्हा कतार मात्र) प्रणाद क्ल. १५०.९ जा मद २१०, अतार्यत | व्यर्थन है, इ.स. स्वाराध्येकक पर हर. 2012, 7 र 14, सार्थ कर 9 भा सीर्थम क १, सीर्थ कर 9 भा सीर्थम क १, सीर्थ कराव कराव १, १ कर १, सार्थ कराव कराव १, १ कराव सार्थ कर कराव १, १ कराव सार्थ कराव कराव सार्थ कराव कराव कराव सार्थ कराव कराव कराव कराव कराव कराव सीर्थ कराव कराव कराव प्रथी कराव कराव कराव कराव कराव कराव सीर्थ कराव सीर्थ कराव कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्थ कराव सीर्य कराव सीर्य सीर्य कराव सीर्य कराव सीर सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कराव सीर्य कर | आणि प्रकार पर्-११-११-२०२३ प्रतीकात्मकः एकूग थक्ताकी कः १९,९०६८/- (रुपये अक्टा लाल नव्याप्यक्राप्यक्राप्यक्राप्यक्राप्य रेजने अनुसरक्षात्मा देवांक रेजने अनुसरक्षात्मा क्राप्यक्राप्य रेजने अनुसरक्षात्मा कर्तिका स्वर्णे | ष्ठ. १०,२०,०००/- (रुपये दहा जास वीस हजार माज) इसाच रक्कम देव (इस्से) क. १०२०००/- (कपये एक लाख वीस हजार माज) | निरीक्षणाची तारीख आणि केल १२-११-२०२३ इठदे ज्या करण्याची ऑदिम तारीख १३-११-२०२४ निल्लाची तारीख १४-११-२०२४ १. | वर्ष वाते झनीक / एवी झणीक सामित कर्मवर/ सर—क्रिक्टार/ क्रिक्ट्रांक सामित कर्मवर्ष मार्च-क्रिक्टार/ क्रिक्ट्रांक सामित कर्मात मार्च-दे नार्दे कर्मात मार्च-दे नार्दे कर्मात क्रिक्ट्रांक क्रिक्ट्रांक कर्मात क्रिक्ट्रांक क्रिक्ट्रांक कर्मात क्राम्य कर्मात्र / एवी झणांक: कर्मात क्राम्य कर्मात्र / एवी झणांक: कर्मात्र क्राम्य कर्मात्र / एवी झणांक: कर्मात्र क्राम्य कर्मात्र / एवी झणांक: कर्मात्र क्राम्य कर्मात्र / एवी झणांक: कर्मात्र क्राम्य कर्मात्र / एवी इस्त्र कर्मात्र कर्मात्र / एवी स्थापन क्राम्य कर्मात्र / एवी स्थापन क्राम्य कर्मात्र क्राम्य प्रधान - १४४४००० / इस्त्र | से. १३(२) अंतर्गत मागनी सूचनेची तारीख आणि रककम १६-०५-२०२४ आणी स. २६,१५५९३/- (रुप्ये सत्यीत लाख चीन्याणना हखार पायो तेता. मान) चेला माज्येल्याची त्वस्य स. १०,०००/- (रुप्ये वहा हखार मान) | स्थापस्य मालगा / प्रतिभूता संपरेको प्रमान प्रमान प्रमान प्रमान प्रमान प्रित्ना (कार्याच्या प्रमान क्षेत्री शिक्ता ता दिखा (कार्याच्या प्रमान क्षेत्री शिक्ता आर्था केवार्य के १०४४ जी भी प्राप्त आर्थे केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार्य केवार केवार्य केवार्य केवार केवार केवार केवार्य केवार्य केवार्य केवार | तास्याची तारीख आगि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकाशक रक्कुम कालाकी क २६,१३,१५५/- (कार्य एकोगतीय लाग्य पेकाला मात्र) दिगांख ३१-१०-२०२४ ऐती अनुसार, रा. पूजन क्र. १९,२०, | राखीव किंमत क. २९,९३,०००/- (श्रये (पड़ीस ताव श्रामक हजार मात्र) इसारा रच्चम देव (इस्ट्रे) क. २,९९,३००/- (श्रये वीन तस्व पड़िमीस हजार तीनकी | निर्शेक्षमानी वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याणी अंतिम तारीख १३-११-२०२४ लिलाबाची रारीख १४-११-२०२४ |
| क्रमांक आणि राजंबार / सार-कार्याय / जानि नावारी मा यो श्री /क्षीय पान तारा, औ श्री शानी पान तारा, औ श्रीवारी पान तारा, औ श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी पान तारा, आणि श्रीवारी तारा, वारा स्वीवारी तारा, वारा स्वीवारी क्षाण्या कर्मांकः सीर्ण्यस्य अध्योजनार क्षाण्या क्षाण्या क्षाण्या क्षाण्या अध्योजनार क्षाण्या क्षाण्य | भागणी शंदनेशी तारीख आणि स्वरूप १३.०६.२०२४ आणि १ १५.८५,०३४ ११-१ एव्याँ अकता ताल मध्यप्रेमी प्रजाप परसीस् आणि एक पैसा मात्रो संती वार्जीव्यामी स्वरूप १०००/(रुपये तहा इजार मात्र) रुप्तेट, २१०,०१लाम २५०,०१व्या मजला, सा | व्यर्थन । विदार हा ४४, नव्यव्यक्षिक घर हा २००५ (१९ ८, और हा १९ १) सी हर १९ १, सी हर १९ १० १, हर १९ १० १० १० १० १० १० १० १० १० १० १० १० १० | आणि प्रकार 9 (- ११ - २०२३ प्रतीकात्मकः पङ्गा ध्वनाकि १९७१ - ४४ व्यनाकि १९९१ - १८९१ - १८९१ - १८९१ १०४१ व्यनाकि १०४१ - १८९१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४५४ - १८५१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि | क. १०,२०,०००/- (स्थ्ये दक लाख वीस हजार मात्र) इसार क्लाम देव (इस्ते) क. १०२०००/- (स्थ्ये एक लाख वीस हजार मात्र) | मिरीक्षणाची तारीख आणि केळ १२-११-२०२३ इटेरे इम्म क्रस्त्याची ऑटिम तारीख १३-११-२०२४ दिस्तावाची तारीख १४-१९-२०२४ | ज्ञारं जात क्षा कि (पर्च) अपने जाति कर्माकर, जाति कर्माक, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति जाति कर्माकर, जाति कर्माकर, जाति कर्माकर, अध्यक्ति, जाति कर्माकर, जाति कर्माकर, अध्यक्ति, जाति कर्माकर, अध्यक्ति, जाति कर्माकर, जाति कर् | से. १३(२) अंतर्गत मागनी सूचनेची तारीख आणि रककम १६-०५-२०२४ आणी स. २६,१५५९३/- (रुप्ये सत्यीत लाख चीन्याणना हखार पायो तेता. मान) चेला माज्येल्याची त्वस्य स. १०,०००/- (रुप्ये वहा हखार मान) | क्यायर सालामा / धीमपूर्त संबंधित प्राप्त । प् | तास्याची तारीख आगि प्रकार ००-०८-२०२४ प्रतीकाशक रक्कुम कालाकी क २६,१३,१५५/- (कार्य एकोगतीय लाग्य पेकाला मात्र) दिगांख ३१-१०-२०२४ ऐती अनुसार, रा. पूजन क्र. १९,२०, | राखीव किंमत क. २९,९३,०००/- (श्रये (पड़ीस ताव श्रामक हजार मात्र) इसारा रच्चम देव (इस्ट्रे) क. २,९९,३००/- (स्मर्य वीन तस्व पड़िमीस हजार तीनकी | निर्शेक्षमानी वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याणी अंतिम तारीख १३-११-२०२४ लिलाबाची रारीख १४-११-२०२४ |
| क्रमांक आणि वर्जवरा/ स्वरूकंटर आणि वर्जवरा/ स्वरूकंटर अर्थ तरावी गांधे ग्री/जीनो कार्य तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव शी/क्षेत्रमें प्रकार तराव श्री/क्षेत्रमें प्रकार तराव श्री/क्षेत्रमें प्रकार तराव श्री/क्षेत्रमें प्रकार तराव शिलावाचे स्थळ = - ।तर्वि क्ष कर्ज बात्रो करावि रुद्धा स्थाप कर्ज बात्रो करावि रुद्धा स्थाप स्वर्णक अर्था करावि स्थाप स्थापक अर्थाक अर्था कर्जवर्ग / स्थापक - | भागणी शुरुनेची तारीख आणि रुक्तम् १३.०६.२०२४ आणि क् १९.८५,०३५.१/- एव्यं अकता तार्व पंच्याणी हज्जा परतील आणि एक् सेना बंदी वार्वाच्यामी व्यक्त्याची व्यक्तियाची | व्यर्थन । विदार हा ४६, मारावादिककु घर हा २६०६/ ९ / १६, भीट हा १९ १६, भीट हा १९ १६। भीट हा १९ १६। भीट हा १९ १६। भीट हा १९ १६ १६। १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ | आणि प्रकार 9 (- ११ - २०२३ प्रतीकात्मकः पङ्गा ध्वनाकि १९७१ - ४४ व्यनाकि १९९१ - १८९१ - १८९१ - १८९१ १०४१ व्यनाकि १०४१ - १८९१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४५४ - १८५१ - १८९१ १४५४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४४ व्यनाकि १४ व्यनाकि | क. १०,२०,०००/- (स्थ्ये दक लाख वीस हजार मात्र) इसार क्लाम देव (इस्ते) क. १०२०००/- (स्थ्ये एक लाख वीस हजार मात्र) | निरीक्षणाची तारीख आणि केल १२-११-२०२३ इठदे ज्या करण्याची ऑदिम तारीख १३-११-२०२४ निल्लाची तारीख १४-११-२०२४ १. | वर्ष वर्ष हा इसकि (प्री क्रमांक मार्गिक क्रवंकर) (प्री क्रमांक मार्गिक क्रवंकर) (प्राधिक स्वात्मक मार्गिक क्रवंकर) (प्राधिक स्वात्मक क्रवंकरी मार्ग्य क्रमांक मार्ग्य क्रवंकर क्रवंकर क्रवंकर क्रवंकर क्रवंकर क्रवंकर (प्री क्रवंकर क्रवंकर क्रवंकर (प्राधिकर) क्रवंकर क्रवंकर क्रवंकर (प्राधिकर) क्रवंकर क्रवंकर क्र | से. १३(२) अंतर्गत मागमी सुनमेनी तारीख आमी १६—०४-२०२४ आमी १६—१४-१४१३/- (जार्थ स्व्वीत ताख मी-स्वामक स्वाम्य माममे तेत. मात्र) बंहाने मार्डक्यमानी स्वस्तु १०,०००/- (रुपये हा हजार मात्र) है. | स्थापार सामरामा / प्रतिपद्धा संघोधे प्रावंत्र प्रवंत्र । प्रावंत्र स्थापाल्यक, नार्वारको देवी हिन्दु, सं प्रवाद्याल्यक, नार्वारको देवी हिन्दु, सं सर्वे तुः १०१ आणे १ व वेची विश्वयक्त प्रवाद्याल्यक स्थाप्त १०० वेची विश्वयक्त प्रवाद्याल संघ्यक प्रवाद्याल संघ्या आपनेते प्रवाद्याल संघ्यक प्रवाद्याल संघ्यक संघ्यक प्रवाद्याल प्रवाद्याल संघ्यक संघ्यक संघ्यक प्रवाद्याल प्रवाद क्षाप्त संघ्यक संघ्यक प्रवाद १०० अ.५ विश्वयन - पुण्यावस्य संघ्यक संघानिक, त्याची संघ्यक हाल्यक संघ्यक संघानिक, त्याची संघ्यक संघ्यक संघ्यक संघ्यक संघ्यक | तास्याची तारीख शामि प्रकार ०७-०८-२०२४ प्रतीकारणकः रक्कण करवारणि १९ १९, १९, १९ १९, १९, १९, १९ १९, १०, वास्त मन्द्र, १९ १९, १०, वास्त मनद् | राखीव किंमत क. २९,९३,०००/- (श्रये (पड़ीस ताव श्रामक हजार मात्र) इसारा रच्चम देव (इस्ट्रे) क. २,९९,३००/- (स्मर्य वीन तस्व पड़िमीस हजार तीनकी | निर्शेक्षमानी वारीख आणि बेळ १२-११-२०२३ इस्ते जमा करण्याणी अंतिम तारीख १३-११-२०२४ लिलाबाची रारीख १४-११-२०२४ |
| क्रमांक आणि व्यवंदान/ स्वर-मुकंदान/ आणि मन्तर्वाधी गाँगे मन्तर्वाधी गाँगे मन्तर्वाधी गाँगे भौगां मान्यत्वी गाँगे श्री (श्रीमां प्रस्त स्वार-श्री/ श्रीमां निरुप्त सार-प्रसाद श्रीमां निरुप्त सार-प्रसाद श्रीमां निरुप्त सार-प्रसाद श्रीमां निरुप्त सार-प्रसाद श्रीमां निरुप्त सार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद श्रीमां स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रस्व स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रसाद स्वार-प्रस्व स्वार-प्रसाद स | भागणी शुरुनेची तारीख आणि रक्कप १३.०६.२०२४ आणि थ ११.८५,०३४५,१/- एक्टी अक्टा लाख पच्चारेषी डजार परसीर- जाति एक्टी स्थान बेली वार्यस्थानी रक्कप रू.१०,०००/- (रुप्ये अंड डजर मान्) बेली वार्यस्थानी रक्कप रू.१०,०००/- (रुप्ये अंड डजर मान्) ११.०५,१०० मान्यस्थानी ११.०५ अंड प्रस्ति स्थानी स्थानी तारीख आणि स्थानम् | व्यर्थन । वर्षितः इ.स. १६. स्वर्धाविक्षः चर इ. २२६८/ ९ १ १६. सीट इ. ११. देवीट इ. ११. सीट इ. ११. स | आणि प्रकार 9(-99-2023 प्रतीकात्मकः पृङ्गा ध्वन्नकरिः पृङ्गा ध्वन्नकरिः 99.98,06(2)- 99.98,06(2)- 99.98,06(2)- 99.98,06(2)- 99.98,06(2)- 97.97,07,07,07,07,07,07,07,07,07,07,07,07,07 | क. १०,२०,०००/- (रुपये दश तास्य वीतः ह्यार गात्र) इसार रक्कम देव (इस्ते) क. १०२०००/- (रुपये) एक तास्त्र वीतः ह्यार गात्र) व्याप्त नाम्य वीतः ह्यार गात्र) व्याप्त - ४४०००९, रासीव बिस्तत | निरीक्षणाची तारीख आणि केल १२-११-२०२३ इठदे दमा करणाची ऑस्म तारीख १३-११-२०२४ स्तालावची तारीख आणि केल १४-११-२०२४ १. | অব্ বাদ্য ক্লাকি/ প্ৰতী ক্লাক মাদিৰ কৰিব? প্ৰামী ক্লাক মাদিৰ কৰিব? প্ৰামী ক্লাক মাদিক কৰিব? ক্লাক মাদিক কৰিব কাল কৰিব | से. १३(२) अंतर्गत रागमी सुरमेवी तारीक्ष आणि स्वरूप १८-०५-२०२४ आणी २६२४५१३/- (रुपये स्वर्धास साव्य चीन्यायान हवाइ पायमी तेत. मात्र) योजी साह्यिक्याची स्वरूप १,५०,०००/- (रुपये वहा हवार मात्र) स्वरूप मान्य स्वरूप स्वरूप स | स्थापार मात्रामा / प्रतिभूत संपर्धेते प्रार्थन । व्यवस्था मात्रामा हुन । व्यवस्था । व्यवस्था । व्यवस्था हुन । व्यवस्था । व्यवस | तास्याची तारीख आणि प्रकार ०१:-०८-२०२४ प्रतीयक्षणक, रक्षम प्रकारकी कर्मा, हिमाद क्ष्मीजीत लाव देश क्ष्मार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार स्वार्थ क्ष्मीजीत साथ प्रकार प्रकार प्रकार अनुभाव हिमाद ह | एस्बीव किंमत इ. २६,९३,०००/- (२४२) एवलीम ताव त्र्याम्पद इजार मान) इसार रक्का देव (इसरे) इसार रक्का देव (इसरे) इसरे को लख एकोमी कार तीमां मात्र) | निर्शेक्षवाची वारीख आणि वेळ १२-९१-२०२३ इस्ते ज्या करण्याची अंतिम तारीख १२-९१-२०२४ स्लावाची तारीख अणि वेळ १४-९१-२०२४ |
| क्रमांक आणि वर्णवार/ स्व-मार्जावर/ अर्था प्रान्तविकार/ अर्था प्रान्तविकार/ अर्था प्रान्तविकार/ अर्था श्री श्रीवार्ग वर्षाः अर्थानि क्षात्रवार आणि अर्थानि क्षात्रवार आणि स्वन्तवार क्षात्रवार आणि स्वन्तवार क्षात्रवार क्षात्रवार क्षात्रवार प्राप्त कर्माक आणि कर्माक (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार क्षात्रवार (प्राप्त स्वन्तवार (प | মাদর্থী ব্যব্দারী নারীন্ত রাগি ককমন ব্যক্তির কর্মন বিশ্বর বিশ্বর বিশ্বর বিশ্বর ক্যানি ক্র বিশ্বর | कर्णन । वर्णन १, ४६, महरामित्रक घर स. २००८/ ९ १६, सीट स. ११, सीट | आणि प्रकार प१- ११- १२- २०२३ प्रतीकारमञ्जः प्रकार प्रकारक्रिक १९ ९९- ०६८/- (रुपये अक्टा लाल नव्याप्यक हजार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार हजार प्रकार प्रकार हजार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार सार्व्यापी तारीख आणि प्रकार ०५-०८-२०२४ प्रवार | क. १०,२०,०००/ (रुवये देव लाख वीरा हजार मात्र) इसाच उकका हैत (इन्से) क. १०२०००/- (रुवये) एक त्याव वीरा हजार मात्र) वन्म, नामपूर – ४४००० पूर – ४४०००९, संखीव बिनाव | निरीक्षणाची तारीख आणि केल १२=९१-२००२३ इटेर्ड् चमा क्ल्प्याची ऑक्ष्म तारीख १३=९१-२०२४ सित्कावाधी तारीख आणि वेळ १४=९१-२०२४ १६ मातम्यदेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ १२-१९-२०२४ | তার বাদে রুপারি পূর্বার বাদের নামি কর্মার প্রাক্তির ক্রাম্তির কর্মার ক্রামার ক্রাম | से. १३(२) अंतर्गत मागमी स्वन्तेनी तारीख आर्मी १६ – ०५ – २०२४ आर्मी १६ – ०५ – २०२४ अंतर्मी १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६ १६,००० / १६ १६ १६ १६ १६ १६ १६,००० / १६ १ | स्थापन सामागा / प्रतिभूता संपोधी प्रावंतः प्रवंतः । प्रतिभागः संपोधीः (हर्ः प्रावंतः । प्रतिभागः स्वर्णाः । प्रतिभागः स्वर्णाः । प्रतिभागः । प्रतिभागः स्वर्णाः । प्रतिभागः । प्रतिभागः । प्रतिभागः । प्रतिभागः । | तास्याची तारीख शामि प्रकार ०७-०८-२०२४ प्रतीकारणकः रक्कण करवारणि १९ १९, १९, १९ १९, १९, १९, १९ १९, १०, वास्त मन्द्र, १९ १९, १०, वास्त मनद् | राखीव किंमत क. २९,९३,०००/- (श्रये (पड़ीस ताव श्रामक हजार मात्र) इसारा रच्चम देव (इस्ट्रे) क. २,९९,३००/- (स्मर्य वीन तस्व पड़िमीस हजार तीनकी | निर्मोक्षमान्त्री वारोख आणि केळ 12-99-202३ इस्ते जमा बलच्याची अंतिम तारीख आणि केळ 12-99-202४ रिलावाची वारोख आणि केळ 18-99-202४ म्मा समेर, उदका चेह, जपका चेह, जपका चेह, जपका चेहन |
| क्रमांक आणि वर्णवार/ पट-मार्जावर / आणि वर्णवारी मार्ग मां/वीच्यां कार्य तरार, वर्ग श्री श्रीमार्ग वरार कार्य तरार, वर्ग श्री श्रीमार्ग वरार कार्य तरार, वर्ग आणि ने तरार कार्य तरार, वर्ग आणि ने तरार कार्य तरार, वर्ग आणि ने तरार, वर्ग सीरपारमां २ कार्य कार्य तरार कार्य सीरपारमां २ कार्य कार्य तरार कार्य सीरपारमां २ कार्य कार्य कार्य कार्य सीरपारमां २ कार्य कार्य कार्य कार्य सीरपारमां २ कार्य कार्य कार्य कार्य स्था कार्य कार्य कार्य कार्य स्था कार्य कार्य कार्य कार्य स्था कार्य कार्य कार्य कार्य स्था कार्य कार्य कार्य कार्य कार्य भारत कार्य कार्य कार्य कार्य भारत कार्य कार्य कार्य कार्य भारत कार्य कार्य कार्य कार्य कार्य भारत कार्य का | भागणी ब्यूबनेवी तारीख आण स्कम्म १३.०६.२०२४ अगि रू. १३.०६.२०२४ ११.८५.२०४५.१/- (अयरे अक्ता तार्व आणि एक पंता मात्र) बंदो वार्वाच्याची रवस्था (उपये वहां डवस्य मात्र) एक्ये वहां डवस्य मात्र १५०, १४वा मध्ये १५०, १४वा मध्ये १५०, १४वा मध्ये १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या | कर्मन । वर्गन १६ ए. महाराजिल्ड घर ह. २६०८/ ९ / ५, महाराजिल्ड घर ह. २६०८/ ९ / ५, महाराजिल्ड १५ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ | आणि प्रकार १६-११-२०२३ प्रतीकारमकः पहुरा ध्रकारके १९,९६८/- (श्रमेश अक्ष्रता लावः नव्याग्यक हजार अक्षरत नव्याग्यक हजार अक्षरत नव्याग्यक हजार आज्ञावाः स्वाच्यायी तारीखः आणि प्रकार ०६-०८-२०२४ प्रकार अक्षरताकी | क. १०,२०,०००/- (रुपये दश लाख वीत हमार मात्र) इसार उक्कम देव (इस्ते) क. १०२०००/- (रुपये) एक लाख बीत हमार मात्र) वदन, नामपूर – ४४००० पूर – ४४०००१ सखीव बिस्तत क. ३८,३६,४४४/- | निर्मेक्षणायी वारोप्य अमिष केब्र १२–१११–२०२३ इस्ट्रेड्स स्थापन स्थापनी अभित तारोध १३–११–२०२४ १९–१५–२०२४ १९–१५–२०२४ १८-१५–२०२३ इस्ट्रेडस स्थापनी वारोध वासि केब्र | অব্ বাদ্য ক্লাকি/ প্ৰতী ক্লাক মাদিৰ কৰিব? প্ৰামী ক্লাক মাদিৰ কৰিব? প্ৰামী ক্লাক মাদিক কৰিব? ক্লাক মাদিক কৰিব কাল কৰিব | से. १३(२) अंतर्गत रागमी सुरमेवी तारीक्ष आणि स्वरूप १८-०५-२०२४ आणी २६२४५१३/- (रुपये स्वर्धास साव्य चीन्यायान हवाइ पायमी तेत. मात्र) योजी साह्यिक्याची स्वरूप १,५०,०००/- (रुपये वहा हवार मात्र) स्वरूप मान्य स्वरूप स्वरूप स | स्थापार मात्रामा / प्रतिभूत संपर्धेते प्रार्थन । व्यवस्था मात्रामा हुन । व्यवस्था । व्यवस्था । व्यवस्था हुन । व्यवस्था । व्यवस | तास्याची तारीख आणि प्रकार ०१:-०८-२०२४ प्रतीयक्षणक, रक्षम प्रकारकी कर्मा, हिमाद क्ष्मीजीत लाव देश क्ष्मार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार स्वार्थ क्ष्मीजीत साथ प्रकार प्रकार प्रकार अनुभाव हिमाद ह | एस्बीव किंमत इ. २६,९३,०००/- (२४२) एवलीम ताव त्र्याम्पद इजार मान) इसार रक्का देव (इसरे) इसार रक्का देव (इसरे) इसरे को लख एकोमी कार तीमां मात्र) | निर्शेक्षवाची वारीख आणि वेळ १२-९१-२०२३ इस्ते ज्या करण्याची अंतिम तारीख १२-९१-२०२४ स्लावाची तारीख अणि वेळ १४-९१-२०२४ |
| क्रमांक आणि राजंवान/ स्व-मार्जंवान/ श्री स्-मार्जंवान/ श्री मार्जंवानी गांधे प्राथमी गांधे प्राथमी गांधे प्राथमी गांधे श्री श्रीवानी प्रवास तथा है। श्रीवानी प्रवास तथा है। | भागणी युव्यंची तारीख आणि प्रकार १३.०६.२०२४ आणि प्र १३.०६.२०२४ ११.८५.०३५ ११/- (श्र्यंध अक्ता ताला प्रचारती हज्जा प्रचारती आणि प्रकृत प्रचारती अलि वार्च व्यंच्याती प्रकृत के क्रिक्ट के क्षात्र १९०००/- (श्रयंध इंडा हज्जा १११) २१००, भागा प्र १९००, भागा प्र भागी प्रकार १६.०६.२०२३ आणि १६.०६.२०२३ आणि १६.०६.२०२३ आणि १६.०६.२०२३ आणि | व्यर्थन । वर्षाट्र हर ६५, सहरायनिषक् घर हर २६०८/ ए १ ४५, और हर १९ १, दे १९ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ | आणि प्रकार १६-१४-२०२३ प्रतिकारक १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १९,४६,०६८/- १८,४६,०८८/- १८,४६,०८८/- | स् १०,२०,०००/- (रुपये दवा जावा वीरा हजार प्रकार देव (उन्हों) स्तार प्रकार देव (उन्हों) स्तार प्रकार देव (उन्हों) स्तार वीरा हजार मात्र। स्तार वीरा हजार मात्र। स्याप - ४४००० पूर् - ४४०००९ स्तार विकार संस्थित विकास स्तार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार वाराव | निरीक्षणाची तारीख आणि केल १२=९१-२००२३ इटेर्ड् चमा क्ल्प्याची ऑक्ष्म तारीख १३=९१-२०२४ सित्कावाधी तारीख आणि वेळ १४=९१-२०२४ १६ मातम्यदेच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ १२-१९-२०२४ | ক্ৰব্য বাৰ্চা কৰাকি / তেই ক্ৰমণ্ড নালি কৰাকি / তেই ক্ৰমণ্ড নালি কৰাকি প্ৰত্নী ক্ৰমণ্ড নালি কৰাকি প্ৰত্নী ক্ৰমণ্ড নালি কৰাকি প্ৰত্নী ক্ৰমণ্ড নালি প্ৰত্না কৰাকি প্ৰত্না কৰাকি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড নালি ক্ৰমণ্ড কৰাকি ক্ৰমণ্ড নালি | से. १३(२) अंतर्गत सामग्री प्रमुक्ती तारीश आणि रक्का १६-०५-२०२४ आमी १६-०५-२०२४ असी १६-०५-१० १६-१४ १ | स्थापार मात्रमा । / प्रतिभूत संपदेशे प्राप्त : प्राप्त : प्राप्त : स्वित्त : प्रति हिंद प्राप्त : प्राप्त : प्रति हिंद प्राप्त : प्रति हिंद प्रति हैं । प्रत | तास्त्राची तारीख आर्मी मानवर ००-०८-२०२४ प्रतीकारण्यः (पुर स्वत्राच्याः २३,१३,५५५/- एमचे एकोगतीम तारा देव कारा पात्री रोकार पात्री रोकार पात्री रोकार पात्री रोकार पात्री राजार तारा देव कारा पात्री राजार तारा देव कारा पात्री राजार तारा देव कारा पात्री राजार पात्री राजार पात्री राजार पात्री राजार पात्री राजार पात्री राजार पात्री राजार तारा देव कारा तारा स्वारी स्वारी स्वारी स्वारी | राखीव किंवत | भिरीक्षणानी वारोध आणि केळ १२-११-२०२३ इस्ते च्या करण्याची अंतिम तारीख १२-११-२०२४ रिळालाक्षी तारीख आणि केळ १४-११-२०२४ |
| क्रमांक आणि वर्णवार/ पर—कृष्णिकः/ आणि वर्णवारी गाउँ गाँ श्रीवारी कार्य तरार, श्री श्रीवारी प्रकार तरार, श्री श्रीवार वरार, श्री स्वार व्यवस्था क्ष्मां क्ष्म | भागणी ब्यूबनेवी तारीख आण स्कम्म १३.०६.२०२४ अगि रू. १३.०६.२०२४ ११.८५.२०४५.१/- (अयरे अक्ता तार्व आणि एक पंता मात्र) बंदो वार्वाच्याची रवस्था (उपये वहां डवस्य मात्र) एक्ये वहां डवस्य मात्र १५०, १४वा मध्ये १५०, १४वा मध्ये १५०, १४वा मध्ये १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या १६०, १४वा भव्या | व्यर्थन । वर्षाट्र हर ६५, सहरायनिषक् घर हर २६०८/ ए १ ४५, और हर १९ १, दे १९ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ १८ | आणि प्रकार १९-१४-२०२३ प्रतिकारक प्रतिकारक १९,९६८/- (व्या अक्षर तथा १९,९६८/- (व्या अक्षर तथा १९,९६८/- रोजी अनुसार कर, सिंस्स तीक, नंदर गा सक, सिंसा तीक, नंदर गा सक, सिंसा तीक, नंदर गा सक, सिंसा तीक, नंदर।- ताव्याची तारीख आणि प्रकार एएम् बङ्गाकी १३,४६८-२० | ह. १०,२०,०००/- (२०४० १०००/- (२०४० १०००/- १०४० १०००/- इसार उपका देव (१९९६) ह. १०२०००/- (स्पर्य एक त्याव कीस ठळार मात्र) वन्म, नामपुर – ४४००० पूर – ४४०००९, पासीव बिस्तव ह. ३८,३६,४७५/- (९४४ ४,४७६)स सार्थ पंजाहर मार्थ पंजाहर सार्थ पंजाहर सार्थ | निर्देशकारी वारोब असि के असि के इस्ते ज्ञान करणानी अंशित कारोब १३ १ १ १ १ १ १ १ स्टिन्स कारोब १४ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ | ज्ञारं वार्ता क्रांकि (प्रारं) आपंत्र आणि अर्थारं (आणि अ | से. १३(२) अंवर्गत माणी प्रस्कृती तार्थिय माणी प्रस्कृती तार्थिय माणी प्रस्कृती तार्थिय माणी प्रस्कृती तार्थिय आणि रक्ष्य कर्षा १५-०५-२०२४ आणि रक्ष्य १६५६५४।३/५ (राज्ये क्यांत्री तार्थ्य की साम्याण क्यांत्र प्राथम की साम्याण क्यांत्र प्राथम की साम्याण क्यांत्र प्राथम की साम्याण क्यांत्र प्राथम क्यांत्र का साम्याण का सा | स्थापार सालगा / प्रतिभूत संग्रेके प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्राणितः प्रतिभावः । | साम्याची तारीख आर्थी प्रकार 05-04-2024 प्रतीक्षणका (कृष कारवारीकी 24,13,545/- (कार्य एक)वर्तीय तारवारी कार्यकर पाक्षणे कार्य- पाक्षणे कार्य- कार्य- कार्य- कार्य- कार्य- कार्य- कार | राखीव किंमत \$. 24,93,000/- (अगरे एक्टीमं नाय अगमक किंग मान) इसार्य रक्कम केंद्र (इसरे) इ. 2,90,300/- (कार्य कींन रुखे इ. 2,90,300/- (कार्य कींन रुखे प्रकार नीमकें प्रकार नीमकें प्रकार नीमकें रखीव किंमत \$. 5,28,510/- | भिनीक्षमानी वारोध आधि केंद्र १८८५ १९८० १८८५ १९८५ १९८५ १९८५ १९८५ स्थितावाची वारोध आस्त्रित वारोध १४८५ १९८५ स्था संस्था संस्थे , उत्तर्ध संस्थ संस्था संस्थे , उत्तर्ध संस्थ संस्था संस्थित संस्थित संस्थित संस्था |
| क्रमांक आणि वर्णकार/ पर—क्रार्थकर / पर्य—क्रार्थकर / पर्य- प्रत्याची मार्ग प्राथमित प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची प्रत्याची | माणी सुनर्थनी तारीख आणि शक्या । अधिक श्री । १८,२०२४ आणि श्री । १८,२०२४ जोता श्री श्री । १८,२०३४ जोता श्री श्री । १८,२०३४ जोता श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री | कर्मन । विदार हा ६६, सहस्राधिककु घर हा २०६८ (र १६, और हा १९) । १३६६/ ९ १ १६, और हा १९) । १३८८ (र १६ १६ और हा १९) । १४५ के १९ | आणि प्रकार प्रान्त २०३३ प्रान्त २०३३ प्रान्त २०३३ प्रान्त २०३३ प्रान्त २०३५ | स् १०,२०,०००/- (रुपये दवा जावा वीरा हजार प्रकार देव (उन्हों) स्तार प्रकार देव (उन्हों) स्तार प्रकार देव (उन्हों) स्तार वीरा हजार मात्र। स्तार वीरा हजार मात्र। स्याप - ४४००० पूर् - ४४०००९ स्तार विकार संस्थित विकास स्तार प्रकार प्रकार प्रकार प्रकार प्रकार वाराव | स्पिक्षणाची वारीब्द आणि बेळा 132-11-2023 डारो, तमा करणावाची आरित कारीब्द शारि रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा स्वाधी रेडा | অব বাবা কৰাকি, যাই সংগ্ৰহণ কৰিব প্ৰত্নী সংগ্ৰহণ কৰিব প্ৰত্নী কৰাকিব প্ৰত্নী কৰাকিব প্ৰত্নী কৰাকিব প্ৰত্নী কৰাকিব প্ৰত্নী কৰাকিব কৰাকিব কৰাকিব প্ৰত্নী কৰাকিব কৰাক | से. १३(२) अंतर्गत माम्मी पुल्लेमी तारीख आपि राक्स्य १६-०५-२०२४ आपि राक्स्य १६-०५-२०२४ १६५५-१३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३// १९४१ १३/१ | स्थापार मात्रमा । / प्रतिभूत संपदेशे प्राप्त : प्राप्त : प्राप्त : स्वित्त : प्रति हिंद प्राप्त : प्राप्त : प्रति हिंद प्राप्त : प्रति हिंद प्रति हैं । प्रत | साम्याची तारीख सानि प्रकार ००-०८-२०२४ प्राप्तकार प्रकार करवारी प्रकार करवारी प्रकार करवारी १३, १३, १५५/ १४, १४, १५५/ १४, १४, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५ | रखीव किसत 8. २१,५३,०००/- (व्याय प्रश्लीव साय आयाव काम राज्य स्थाय द्वारा राज्य में (क्यों) (क्यों) प्रश्लीक काम राज्य एक्यों काम राज्य राज्य काम, जीवीक स्थाय राज्य काम, जाविक स्थाय राज्य | मिनीआमारी वारोध आणि केव प्राट-१९-२०२३ रारों, चम्म क्लामारी प्रीट-१९-२०२४ रियावची गारीख प्रीट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२३ प्राट-१९-२०२३ प्राट-१९-२०२३ |
| क्रमांक आणि वर्णकार/ पद्म-कृष्णिकर / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-कृष्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / प्री-श्रिकारी क्रमणे तरार. श्री श्री-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / क्रमणे वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / प्राप्त / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्म- वर्म- | भागमी पुर्वभी तारीक काशि रक्षण । १३.०६,२०२४ जाशि रक्षण । १३.०६,२०२४ जाशि रू. १५ १५,२०३५ जाशि रू. १५ १५,२०३५ जाशि रक्षण तार्थ । १५,००० जाशि रक्षण तारथ । १५,००० जाशि रक्षण तारथ । १५,००० जाशि रक्षण तारथ । १५,०० जाथ तारथ तारथ तारथ तारथ तारथ ता | कर्णन । विदार हा ६६, महायानिक प्राय हा २६ महायानिक प्राय हा २६ १६, सीट हा १९ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ | आणि प्रकार 1(======003) प्रविकारम्यः प्रकार प्रकारम्यः प्रका | ह. १०,२०,०००/- (२०४० १०००/- (२०४० १०००/- १०४० १०००/- इसार उपका देव (१९९६) ह. १०२०००/- (स्पर्य एक त्याव कीस ठळार मात्र) वन्म, नामपुर – ४४००० पूर – ४४०००९, पासीव बिस्तव ह. ३८,३६,४७५/- (९४४ ४,४७६)स सार्थ पंजाहर मार्थ पंजाहर सार्थ पंजाहर सार्थ | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | অব বাবা কৰাক। বিশ্ব স্থানৰ আদি কৰেনে। স্থানৰ আদি কৰেনে। বাক-কৰ্তবাৰ / বোৰি প্ৰত্যাবিশ্ব কৰিব। বি, প্ৰকাষ টিবাৰ কৰিব। ক | ये. १३(२) अंतर्गत मान्नी प्रश्मित तरीय आणि राष्ट्रम् १६-०१-२०१४ अर्था १६-०१-२०१४ अर्था १६-०१-२०१४ अर्था १८-०१-२०१४ १८-०१-२०१४ १८-०१-२०१४ १६-११-२०१४ १६-११-२०१४ १६-११-२०१४ १६-११-२०१४ १६-११-२०१४ १६-११-२०१४ | स्थापार मात्रामा / प्रतिभूत संपर्धेते प्रार्थ - प्राप्ति हिंद स्थापार मात्राम्भा स्थापित है । प्रति हिंद स्थापार मात्रामांभ्य संग अपित है । प्राप्ति स्थापार | तास्थ्यमी तारिक्ष आर्थि प्रकार प्रका | रखीव किंगत स. २,९३,०००/- (क्या एवंटीन वाह क्या क्या क्या क्या क्या क्या क्या क्या | िरिकेशना वारोप अधि के कि स्वाप्त के कि स्वाप्त के कि स्वाप्त के कि स्वाप्त के स्वाप्त क |
| क्रमांक आणि वर्णकार/ पर—गर्वनार (मार्ची- पर्वा — मार्ची मार्ची- प्री / अमिर्ची क्रमांचे सार्ची- पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्चा / पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्चा / पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्ची- कर्जी द्वारी क्रमांचे / कर्जी द्वारी कर्जीच / कर्जीच वर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / क्रां / | भागमी सुनर्थमी तारीक आहें एकका । १३.०६,२०२४ आहें एकका । १३.०६,२०२४ भी.८५,४०३ भी.८५,४०४ भी.८५,४० भी.८५,४० भी.८५,४० भी.८५,४० भी | कर्णना विदार १६ ६५ महरावित्रक घर इ. २००१/ ९ १ ५५, सीट इ. ११ , सीट | आणि प्रकार १ (-%००३ स्थान-००३ स् | | स्पिक्षणाची वारीब्द आणि बेळा 132-11-2023 डारो, तमा करणावाची आरित कारीब्द शारि रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा स्वाधी रेडा १४-19-2028 स्वाधी रेडा स्वाधी रेडा | जर्ज जान बनाबिं / एवंदर अपने बनाबिं / एवंदर अपने बनाबिं / एवंदर अपने वार्ति के प्रति के प्रत | से. १३(२) जीवर्गन माना सुरक्षिण तरीय सामाना सुरक्षिण तरीय आपि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५४ ज्ञानि राज्यम् । १९-५१-२०५४ ज्ञानि राज्यम् । १९-५०-४-२०५४ ज्ञानि राज्यम् । | स्थापवर मालगा / प्रतिभूत संघेषे प्रतिम् प्रतिम् व्यवस्था स्थापनी स्थापनी स्थापनी प्रतिम् प्रतिम् त्या संगिति हरू तर सर्वे प्रतिम त्या संगिति हरू तर सर्वे प्रतिम त्या संगित संगिति हरू स्थापनी स्थापनी संगित संगिति हरू स्थापनी स्थापनी संगित संगिति हरू स्थापनी स्थापनी संगिति हरू स्थापनी स्थापनी संगिति हरू स्थापनी स्थापनी संगिति हरू स्थापनी स्थापनी स्थापनी संगिति हरू स्थापनी संगिति हरू स्थापनी स् | तास्थापी तारीख सानि प्रकार ००-०८-२०२४ प्राप्तकारकारी प्रकार करणात्री प्रकार करणात्री १९, १३, १५५५/- १४, १३, १५५५/- १४, १४, १५५० १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, १५, | रखीव किंवत रखीव किंवत (अ.ग. १३, ०००/- (अ.ग. १३, ०००/- (अ.ग. १३, ०००/- (अ.ग. १३, ००/- (अ.ग. १४, ००/- (अ.ग. १४, ००/- (अ.ग. १४, ००/- (अ.ग. १४, ००/- (अ | मिनीआमारी वारोध आणि केव प्राट-१९-२०२३ रारों, चम्म क्लामारी प्रीट-१९-२०२४ रियावची गारीख प्रीट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२४ प्राट-१९-२०२३ प्राट-१९-२०२३ प्राट-१९-२०२३ |
| क्रमांक आणि वर्णकार/ पर—गर्वनार (मार्ची- पर्वा — मार्ची मार्ची- प्री / अमिर्ची क्रमांचे सार्ची- पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्चा / पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्चा / पर्वा / अमिर्ची क्रमांचे सार्ची- कर्जी द्वारी क्रमांचे / कर्जी द्वारी कर्जीच / कर्जीच वर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / कर्जीच / कर्जीच / क्रां / कर्जीच / क्रां / | भागमी प्रश्नित तमीक आणि प्रश्नित निर्माण मार्गित प्रश्नित कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कराम कर्मा कर्मा कराम कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्म कराम कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर् | कर्मन विद्याल प्रश्न प्रत्न प | आणि प्रकार 1(======003) प्रविकारम्यः प्रकार प्रकारम्यः प्रका | स. १०,२०,०००/- (शर्म देव तराव चैतः (शर्म प्रकार) व्यात रक्षम देव (शर्म) स्तार रक्षम देव रक्सम देव रक्षम देव रक्सम देव रक्षम देव रक्षम देव रक्सम देव रक | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | অব বার ক্রাকি পুরিষ্ঠ প্রকাশ করাকি পুরিষ্ঠ প্রকাশ করাকি পুরিষ্ঠ প্রকাশ করাকি পুরিষ্ঠ পরিষ্ঠ | ये. १३(२) अंतर्गत मान्नी पुनर्मनी तारीब आणि राख्या १६-०१-००१४ अर्था १६-०१-००१४ अर्था १६-०१-००१ (क्यो द्वारा हार्या प्राप्ती तेता गार्था प्राप्ती त्या गार्था प्राप्ती त्या प्राप्ती व्यवस्था १९००००/ १९००००/ १९००००/ १९००००/ १९००००/ १९००००/ १९०००/ १९०००/ १९०००/ | स्थापार नामरामा / प्रतिपद्धा संपर्धेके प्रावृत्त । असे विकास प्रवृत्त । | वास्त्राची वाशिष अमित्र प्रकार । obs | रखीव किंगत स. २,९३,०००/- (क्या एवंटीन वाह क्या क्या क्या क्या क्या क्या क्या क्या | भिरीक्षमार्थी वारोध आणि केंद्र वारोध केंद्र |
| क्रमांक आणि वर्णकार/ पर—क्रार्थकर / पर्य—क्रार्थकर / पर्य- प्रत्याची मार्ग प्राथमित प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची मार्ग प्रत्याची प्रत्याची | माणी पुर्वमी तारीक आहे एकका १३.०६,२०२४ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ १९.८५,०३४,४ १९.८५,०५ | कर्मन । वर्षात्र इ. ४६, महराविष्युक घर इ. २००१/ ए १४, और इ. १९, से १९०१ भर १९ और इ. १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ | आणि प्रकार १ (-%००३ स्थान-००३ स् | स. १०,२०,०००/- (रुपये द्वा तरस वेल क्राम पात्र) दलाद करका देल (रुपये) - (रुपये द्वा तरस वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) - (रुपये) (रुपये) - (रुपये) - (रुपये) स्थाप करका वेल पूर्य - ४४०००५, स्थाप करका वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) - (रुपये) स्थाप करका वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | ত্ৰবা বাৰ কৰাকি, বেল ফ্ৰান্ত্ৰ নামি কৰাকি বাৰ ফ্ৰান্ত্ৰ নামি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি কৰা | से. १३(२) जीवर्गन माना सुरक्षिण तरीय सामाना सुरक्षिण तरीय आपि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५५-२०२४ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५ ज्ञानि राज्यम् । १९-५०-२०५४ ज्ञानि राज्यम् । १९-५१-२०५४ ज्ञानि राज्यम् । १९-५०-४-२०५४ ज्ञानि राज्यम् । | क्षणावर मात्मा / प्रतिभूत संघेषे प्रतिन प्र | वास्त्राची वालिय आमि प्रकार १९०० - १० - १० - १० - १० - १० - १० - १० प्रतीक्षण्यक्ष प्रकार कार्याची २ १, १३, १५५५ - १ १० - १० - १० - १० - १० - १० - १० - एक्षण्य प्रकार प्राची प्रकार प्रवार कार्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच | राधीय क्रियत च. २,१,३,०००/ (च्या देखीय नावः प्राम्यद हजार चयान हैं। इसार चयान हैं। च. २,१५,३००/ (क्या के लाग च्यान क्यान नावः च्यान कर नारं, वेजीन स्टील्य च. १,२४,८१०/ (क्या क्यान नावः च्यान कर नारं, वेजीन स्टील्य कर्मान क्यान क्यान च्यान क्यान क्यान क्यान च्यान क्यान क्यान क्यान क्यान क्यान च्यान क्यान क् | भिरिक्षामार्थी वारोध आणि केंद्र । १२-१५-२०२३ हरों, प्रमा कर्मामार्थ अति तारी । १२-१५-२०२४ हरों प्रमा कर्मामार्थ अति तारी । १२-१५-२०२४ हरावा वारोध केंद्र । १४-१५-२०२४ वारोध केंद्र । १४-१५-२०२४ वारोध केंद्र । १४-१५-२०३४ व |
| क्रमांक आणि वर्णकार/ पद्म-कृष्णिकर / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-कृष्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / प्री-श्रिकारी क्रमणे तरार. श्री श्री-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / क्रमणे वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / प्राप्त / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्म- वर्म- | भागमी प्रश्नित तमीक आणि प्रश्नित निर्माण मार्गित प्रश्नित कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कराम कर्मा कर्मा कराम कर्मा कर्म कर्मा कर्म कर्मा कर्म कर्म कराम कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर्म कर् | कर्मन । वर्षितः हा ६६ म. सहराक्ष्मिक्त घर हा . ६६०६/ वर / १८ म. सहराक्ष्मिक्त पर हा . ६६०६/ वर / १८ म. सहराक्ष्मिक्त पर हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त पर हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त कर पण हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त कर . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त म. सहराक्ष्मिक्त . | आणि प्रकार । १६ - १० - २०१३ । १६ - १० - २०१३ । १६ - १० - १० - १० - १० - १० - १० - १० - | स. १०,२०,०००/- (शर्म देव तराव चैतः (शर्म प्रकार) व्यात रक्षम देव (शर्म) स्तार रक्षम देव स्तार प्रकार देव संद्रिम द्वार प्रकार पंचार रक्षम देव संद्रिम द्वार प्रकार स्तार रक्षम देव | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | অব বার ক্ষাক (প্রতি । আবার ক্ষাক প্রতি । আ | से. १३(२) जैतर्मन प्राण्या प्रस्केती तरीक प्राण्या प्रस्केती तरीक प्राण्या प्रस्केती तरीक प्राण्या प्रस्केती तरीक प्राण्या प्रस्कार प्राण्या प्राण्या प्रस्कार प्राण्या प्रस्कार प्राण्या प्रस्कार प्रस् | स्थापवर मात्रमाता / प्रतिभूता संपोधी प्रावण । प्रतिभूता संपोधी प्रावण । प्रतिभूता संपोधी प्रतिभ । प्रतिभ प | साम्यामी तारीष असीन प्रकार । ००-०८-२०२४ स्वीन प्रकार । ००-०८-२०२४ स्वीन प्रकार । ००-०८-२०२४ स्वीन प्रकार । ००-०८-२०२४ स्वीन प्रकार । २१, १३, ५५५/-००-२०३४ स्वीन प्रकार । १३, १३, ५५५/-००-२०३४ स्वीन प्रकार । १३, १३, ००-०५-२०३४ स्वीन प्रकार । १३, १३, ००-०५-२०३४ स्वीन प्रकार । १३, २३, ४००-०५-२०३४ स्वीन प्रकार । १४, १००-०५-२०३४ स्वीन प्रकार । १४, १००-०५-२०४ स्वीन प्रकार । १४, १००-०५-२०४ स्वीन प्रकार । १४, १००-०५-२०४ स्वीन प्रकार । | रखीव किंवत रखीव किंवत ह. २१,५३,०००/- (क्या एडवीवा नाव व्यास्थ्य ह.कार मण्डा स्वास्य रक्ता मण्डा स्वास्य रक्ता प्रकार केंद्र १३,१५३,००/- प्रकार रक्ता केंद्र स्व. १,५३,००/- प्रकार केंद्र केंद्र स्व. १,५३,००/- प्रकार केंद्र स्व. १,४५,००/- प्रकार केंद्र | भिरिकेशमध्ये वारोध आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक स्थापन स्यापन स्थापन स्यापन स्थापन स |
| क्रमांक आणि वर्णकार/ पद्म-कृष्णिकर / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-कृष्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / प्री-श्रिकारी क्रमणे तरार. श्री श्री-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / क्रमणे वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / प्राप्त / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्म- वर्म- | माणी पुर्वमी तारीक आहे एकका १३.०६,२०२४ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ १९.८५,०३४,४ १९.८५,०५ | कर्मन । वर्षात्र हा ६६, महायानिका घर हा २६०, १ पर, श्रीत हा ११, वर्षात्र हा २६०, १ पर, श्रीत हा ११, वर्षात्र हा १६०, १ पर, श्रीत कराज्या, वर्ष हा १६०, १ पर, श्रीत कराज्या, वर्ष हा १६०, १ पर, वर्ष हा १६०, १ पर, वर्ष हा १६०, १ पर, वर्ष हा १९, वर्षात्र हा १९, वर्ष हा १९, वर्षात्र १ पर, वर्ष हा १९, वर्षात्र १ पर, वर्ष हा १९, वर्षात्र १ पर, वर्ष हा १९, वर | आणि प्रकार । १६ - १० - २०१३ । १६ - १० - २०१३ । १६ - १० - १० - १० - १० - १० - १० - १० - | स. १०,२०,०००/- (रुपये द्वा तरस वेल क्राम पात्र) दलाद करका देल (रुपये) - (रुपये द्वा तरस वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) - (रुपये) (रुपये) - (रुपये) - (रुपये) स्थाप करका वेल पूर्य - ४४०००५, स्थाप करका वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) - (रुपये) स्थाप करका वेल (रुपये) - (रुपये) - (रुपये) | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | ত্ৰবা বাৰ কৰাকি, বেল ফ্ৰান্ত্ৰ নামি কৰাকি বাৰ ফ্ৰান্ত্ৰ নামি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি বাৰ কৰাকি কৰাকি কৰা | से. १३(२) जैतर्मत पाणी प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्थिक प्रिमी तार्थिक प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्यिक प्रस्मिति | स्थापवर मात्रास्ता / प्रतिपद्धा संपर्धेके प्रावृत्त । अति हित प्रवृत्त । अति । अति हित प्रवृत्त । अति । अति हित प्रवृत्त । अति | साम्माची तारीय आमि प्रकार । ००-०-१-०२४ प्रतीवहण्ड, । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कुण्या प्रकार । पुत्रम कुण्या पुत्रम कुण्या पुत्रम कुण्या प्रकार । पुत्रम कुण्या पुत्रम | राखीव किंदन राखीव किंदन (श्री १९४१) ६००/- (श्री १९४१) ६००/- (श्री १९४१) ६००/- १९४३ १९४१ ३००/- (श्री १९४३) १९४४ १९४४ १९४३ १९४४ ३००/- (श्री १९४४) १९४४ १९४४ राखीव स्टिक्ट राखीव स्टिक्ट राखीव स्टिक्ट स्टिक्ट १९४४ | भिरिक्षामार्थी वारोध आणि केंद्र । १२-१५-२०२३ हरों, प्रमा कर्मामार्थ अति तारी । १२-१५-२०२४ हरों प्रमा कर्मामार्थ अति तारी । १२-१५-२०२४ हरावा वारोध केंद्र । १४-१५-२०२४ वारोध केंद्र । १४-१५-२०२४ वारोध केंद्र । १४-१५-२०३४ व |
| क्रमांक आणि वर्णकार/ पद्म-कृष्णिकर / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-कृष्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / प्री-श्रिकारी क्रमणे तरार. श्री श्री-वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म-वर्णकार / क्रमणे वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / प्राप्त / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म-वर्णकार / पद्म- कर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्णकार / पद्म- वर्म- वर्म- वर्म- | माणी पुर्वमी तारीक आहे एकका १३.०६,२०२४ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ १९.८५,०३४,४ १९.८५,०५ | कर्मन । वर्षितः हा ६६ म. सहराक्ष्मिक्त घर हा . ६६०६/ वर / १८ म. सहराक्ष्मिक्त पर हा . ६६०६/ वर / १८ म. सहराक्ष्मिक्त पर हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त पर हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त कर पण हा . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त कर . इ. १६ म. सहराक्ष्मिक्त म. सहराक्ष्मिक्त . | आणि प्रकार । १६ - १० - २०१३ । १६ - १० - २०१३ । १६ - १० - १० - १० - १० - १० - १० - १० - | स. १०,२०,०००/- (शर्म देव तराव चैतः (शर्म प्रकार) व्यात रक्षम देव (शर्म) स्तार रक्षम देव स्तार प्रकार देव संद्रिम द्वार प्रकार पंचार रक्षम देव संद्रिम द्वार प्रकार स्तार रक्षम देव | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | অব বার ক্ষাক (প্রতি । আবার ক্ষাক প্রতি । আ | से. १३(२) अंतर्गत सम्मान प्रमानिक सामि प्रमान सामि सामि सामि सामि सामि सामि सामि सामि | स्थापवर मालगा / प्रतिपद्धा तांचाके प्राथमित । प्राथमित । प्राथ | साम्बाधी तारीय आर्थी प्रकार १९०० - १० - १० - १० - १० प्रकार कर्माणी १९०० - १० - १० - १० - १० १९०० - १० - १० - १० १० - १० - १० - १० - १० | राधीय किंतरा ह. २१,९३,०००/- (१००१ रहावीया तारां आगावत काम गां। इसार उत्तक है। | भिरिकेशमध्ये वारोध आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक स्थापन स्यापन स्थापन स्यापन स्थापन स |
| क्रमीक व्यक्तिम् (स्वस्-कृतिक्षम् / स्वस्-कृतिक्षम् / स्वस-कृतिक्षम् / स्वस-कृतिक्षम्यः | माणी पुर्वमी तारीक आहे एकका १३.०६,२०२४ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,५ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ ११.८५,०३४,४ १९.८५,०३४,४ १९.८५,०५ | कर्मन । वर्गत हैं, पूर्व प्रत्यक्तिक घर है, 1200/ प्रत्य प्रमुख स्थान है, 1200/ प्रत्य प्रत्य है, 1200/ प्रत्य प्रत्य है, 1200/ प्रत्य प्रत्य है, 1200/ प्रत्य प्रत्य है, 1200/ प्रत्य है, 1200 | आणि प्रकार । १६ - १० - २०१३ । १६ - १० - २०१३ । १६ - १० - १० - १० - १० - १० - १० - १० - | स. १०,२०,०००/- (शर्म देव तराव चैतः (शर्म प्रकार) व्यात रक्षम देव (शर्म) स्तार रक्षम देव स्तार प्रकार देव संद्रिम द्वार प्रकार पंचार रक्षम देव संद्रिम द्वार प्रकार स्तार रक्षम देव | स्पिक्षामाची वारोष्ट्र आणि केळ प2-11-2023 इस्ट्रेज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या अस्ट्राज्या वारोष्ट्र आणि केळ प2-11-2027 प्रमुख्या अस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या इस्ट्राज्या | অব বার ক্ষাক (প্রতি । আবার ক্ষাক প্রতি । আ | से. १३(२) जैतर्मत पाणी प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्थिक प्रिमी तार्थिक प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्थिक प्रश्निमी तार्यिक प्रश्निमी तार्यिक प्रस्मिति | स्थापवर मात्रास्ता / प्रतिपद्धा संपर्धेके प्रावृत्त । अति हित प्रवृत्त । अति । अति हित प्रवृत्त । अति । अति हित प्रवृत्त । अति | साम्माची तारीय आमि प्रकार । ००-०-१-०२४ प्रतीवहण्ड, । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कारतारी । पुत्रम कुण्या प्रकार । पुत्रम कुण्या पुत्रम कुण्या पुत्रम कुण्या प्रकार । पुत्रम कुण्या पुत्रम | राखीव किंदन राखीव किंदन (श्री १९४१) ६००/- (श्री १९४१) ६००/- (श्री १९४१) ६००/- १९४३ १९४१ ३००/- (श्री १९४३) १९४४ १९४४ १९४३ १९४४ ३००/- (श्री १९४४) १९४४ १९४४ राखीव स्टिक्ट राखीव स्टिक्ट राखीव स्टिक्ट स्टिक्ट १९४४ | भिरिकेशमध्ये वारोध आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक आणि केव प्रश्निक स्थापन स्यापन स्थापन स्यापन स्थापन स |

विक्रीच्या साविरतर अर्थी आणि शतीसारी), कृष्या प्रतिपूत धनकोचे संकारमञ्ज www.indiasheller.in पत्न किंदा प्रविकृत अधिकारी तुपर दुरते याना मोबाईन क्र. ८५५६५५९३००, ७३५०००२४५३ वर संपर्क कर चेनेंट्सी प्रकेश : अर्थ पेनेंट इंडिया केंद्र स्वाधन क्षेत्र स्वाधन क्षेत्र स्वाधन क्षेत्र स्विद्धन्य सावे डिमांड, ह्राफटकुररे करावीत

इस्ते जमा करण्याचे २७७ :- हेडिया शेल्टर पग्रमान्स अग्रेनेशन लिप्टिट, १०२, श्री लक्ष्मी सिलायाचे स्थळ :- हेडिया शेल्टर पग्रमान्स अग्रेनेशन लिप्टिट, १०२, श्री लक्ष्मी

(प्राधिकृत अधिकारी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि